

THRU ONLINE FILING

November 15, 2021

BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 023
Scrip Code - 524494

National Stock Exchange India Limited,
Exchange Plaza, C-1, Block-G,
Bandra Kurla Complex, Bandra - (East)
Mumbai 400 051
Scrip Code: IPCALAB

Dear Sirs / Madam,

Sub: Newspaper notice to the shareholders of the Company:

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the following notices published in newspaper:


1. Unaudited Financial Results for the 2nd quarter ended September 30, 2021 of the financial year 2021-22 published on November 15, 2021 in Free Press Journal, Financial Express and Nav Shakti; and
2. Notice of Extraordinary General Meeting of the Company to be held on December 16, 2021, published on November 15, 2021 in Free Press Journal, Financial Express and Nav Shakti.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For Ipca Laboratories Limited



Harish P. Kamath
Corporate Counsel & Company Secretary

Encl: a/a

Ipca Laboratories Ltd.

www.ipca.com

125, Kandivli Industrial Estate, CTS No. 328, Kandivli (West), Mumbai 400 067 (Maharashtra), India | T: +91 22 6210 5000 F: +91 22 6210 5005

Regd. Office: 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (West), Mumbai 400 067 (Maharashtra), India | T: +91 22 6647 4444

E: ipca@ipca.com CIN: L24239MH1949PLC007837

AMBARNATH MUNICIPAL COUNCIL

NO. AMC/PWD/2021-22/602 Date : 11 November, 2021

E-Tender Notice No. Year 2021-22

Sealed online E-tenders on percentage rate basis in B 1 Form in two envelop system are invited by the Chief Officer, Ambarnath Municipal Council for the following work. Tender form fee and EMD should be submitted through on line receipt system only. To view the detailed tender notice, time schedule, pre-qualification criteria for this tender and subsequently to download the tender documents visit <http://mahatenders.gov.in>. (The E-Tendering website of Govt. of Maharashtra).

Right to rejects any or all tenders without assigning any reason therefore is reserved by the Chief Officer, Ambarnath Municipal Council. Conditional bid will not be accepted.

Sr. No.	Name of Work	Estimated Cost put to tender (Rs.)	Class of Contractor
01	Construction of Nalla from Ambarnath Railway Station Home Platform to Vaiti bridge (Govindan Patrakar house) nalla and towards public toilet near DMC to panduranga house to rati galls bridge in ambarnath [W] under Jilhastar nagrothan abhiyan.	2,28,77,905/-	Interested, experienced & eligible contractor
02	Construction of concrete road from Three Tyre Chowk to Plot no. 162 Kansai College plot at ward no. 32 ambarnath (E) under Jilhastar nagrothan abhiyan.	2,77,56,087/-	Interested, experienced & eligible contractor
03	Beautification of Waldhuni river bank from shiv mandir to Ulhasnagar bridge at ambarnath city shiv mandir area	1,01,69,601/-	CLASS-4 (CIVIL) AND ABOVE
04	Construction of Multipurpose meeting hall at chinchpada near nasir kunjali house in ambarnath (W)	40,21,804/-	CLASS-5 (CIVIL) AND ABOVE
05	Construction of Multipurpose Hall near Vakhe house at ambarnath (E)	34,11,645/-	CLASS-5 (CIVIL) AND ABOVE
06	Construction & Beautification of samaj mandir near Hanuman mandir shivaji nagar in ambarnath (E)	21,45,510/-	CLASS-5-A (CIVIL) AND ABOVE
07	Construction of Samaj Mandir in ward no. 50 Shivganganagar at ambarnath (E)	26/80,246/-	CLASS-5-A (CIVIL) AND ABOVE
08	Construction of Samaj Mandir in Morivali at Ambarnath (W)	44,68,582/-	CLASS-5 (CIVIL) AND ABOVE

Availability period of E-Tender documents : Dt. 15/11/2021-12.00 PM. To Dt. 10/12/2021-15.00 PM
 Pri-Bid Meeting : Dt. 30/11/2021 - 12.00 P.M. (Sr. No. 01 to 02)
 Venue : Office of the Chief Officer, AMC Ambarnath
 Bid opening date : Dt. 13/12/2021 - 15.00 P.M.

NO.AMC/PWD DEPT./2021-22/602 Dt. 11/11/2021

Sd/-
 Chief Officer
 Public Work Department, Ambarnath
 Ambarnath Municipal Council

SUPREME PETROCHEM LTD

CIN : L23200MH1989PLC054633

Regd. Office: Solitaire Corporate Park, Building No.11, 5th Floor, 167, Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093
 Tel. No. : 022-67091900/66935927 Fax No. : 022-40055681
 E-mail : investorhelpline@spl.co.in Website : <http://www.supremepetrochem.com>

NOTICE is hereby given that the following Equity Share Certificates issued by the Company are stated to have been lost/misplaced from the registered holder(s) thereof.

ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES IN LIEU OF ORIGINAL CERTIFICATES LOST/MISPLACED

S NO	NAME OF THE HOLDER	FOLIO NO	NO OF SHARES	CERT NO FROM	CERT NO TO	DIST FROM	DIST TO
1	PRAVIN MATHURADAS DATTANI	SPS089672	100	292676	292676	67682201	67682300
2	RAJSHREE PRAVIN DATTANI	SPS089673	100	292677	292677	67682301	67682400
3	ALKA A SHELAT AJAY B SHELAT	SPS131119	100	239426	239426	62357201	62357300
4	SHAKUNTALA DEVI SUREKA	SPS141154	100	66565	66565	44583701	44583800
5	NAGARMAL RAM PRASHAD KEDIA	SPS150017	100	364966	364966	74911201	74911300
6	KASHINATH SAKHARAM HIWARAKAR	SHP000736	100	3612	3612	38082601	38082700
7	SUNIL B VAKHARIA RUPA S VAKHARIA	SPS126622	100	345961	345961	73010701	73010800
8	RUPA S VAKHARIA SUNIL B VAKHARIA	SPS126623	100	345962	345962	73010801	73010900
9	RAKESH B VAKHARIA SUNIL B VAKHARIA	SPS126624	100	345966	345966	73011201	73011300
10	A A RUBB	SPS191226	500	6577	6581	38379101	38379600
11	SANDHYA KABRA	SPS017826	100	162619	162619	54676501	54676600
12	DILIP PARMANAND MEHTA	SPS159612	100	38349	38349	41762101	41762200
13	KIRAN MAHESHWARI	SPS148581	100	314925	314925	69907101	69907200
			100	314927	314927	69907301	69907400
			100	314929	314929	69907501	69907600
			100	314931	314931	69907701	69907800

The members of public are hereby informed that they should not purchase, sell or deal in the above shares certificates in any manner whatsoever. The Stock Exchange Authorities are requested to take note of the above and suitably advise their Members/Constituents or any person(s) who has/have claim respect of the said shares. The aforementioned persons should lodge such claim or claims alongwith documentary proofs with the Company at its Registered Office at Building No. 11, 5th Floor, Solitaire Corporate Park, 167 Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093 within 15 days from the date of this notice failing with which the Company will proceed to issue Duplicate Share Certificates in respect of the said shares.

Place: Mumbai
 Date: 15.11.2021

Please visit us at <http://www.supremepetrochem.com>

For SUPREME PETROCHEM LTD
 (D. N. MISHRA)
 COMPANY SECRETARY

SIKKA PORTS & TERMINALS LIMITED

Registered Office: Admin Building, MTF Area, Village Sikka, Taluka & District Jamnagar - 361140, Gujarat, India.
 Phone : 022-35557100 • Email: debtenture.investors@spl.co.in • Website: www.spl.co.in
 CIN: U45102GJ1997PLC031906

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER 2021

(Rs. in crore, except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		30 Sep '21	31 Mar '21	
		Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	970.25	3,635.32	
2	Net Profit before Tax	897.46	2,234.35	
3	Net Profit after Tax	474.69	1,051.57	
4	Total Comprehensive Income [Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (OCI) (after tax)]	546.77	1,420.22	
5	Paid up Equity Share Capital	275.00	275.00	
6	Reserves (excluding Revaluation Reserve)	18,071.55	16,825.11	
7	Securities Premium Account	20,163.06	20,163.06	
8	Net worth	16,407.68	15,203.53	
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	20,532.08	20,292.17	
10	Paid-up 10% Non-Cumulative Redeemable Preference Shares of Rs. 10/- each	9.40	9.40	
11	Paid-up 9% Cumulative Redeemable Preference Shares of Rs. 10/- each	37.60	37.60	
12	Debt Equity Ratio	1.12	1.19	
13	Earning per Equity Share of face value of Re. 1/- each (Not annualised for the quarter) - Basic (in Rupees)	1.72	3.82	
	- Diluted (in Rupees)	1.72	3.82	
14	Capital Redemption Reserve	4.41	4.41	
15	Debtenture Redemption Reserve	1,439.50	1,439.50	
16	Debt Service Coverage Ratio	0.25	1.83	
17	Interest Service Coverage Ratio	3.01	1.84	

Notes:

- The above is an extract of the detailed format of the Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 30th September 2021 filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 30th September 2021 are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and can be accessed on the Company's website (www.spl.co.in).
- For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to BSE Limited (www.bseindia.com) and can be accessed on the Company's website (www.spl.co.in).
- The Audit Committee has reviewed, and the Board of Directors has approved the above results and its release at their respective meetings held on 13th November 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.
- In terms of exemption provided in the SEBI circular dated 5th October 2021, results for the corresponding quarter ended 30th September 2020 are not disclosed, as the Company was not required to submit the same under then prevailing SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For Sikka Ports & Terminals Limited
 Sd/-
 Sanjeev Dandekar
 Director
 Place: Mumbai
 Date: 13th November 2021
 DIN : 00022797

ipca
 A dose of life

Ipca Laboratories Limited

Regd. Office : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067.
 CIN : L24239MH1949PLC007837, Tel: +91 22 6647 4444, E-mail : investors@ipca.com, Website : www.ipca.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

(₹ Crores)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended			Year Ended
		Sept 30, 2021		June 30, 2021		Sept 30, 2020		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from operations	1562.51	1586.81	1376.55	3149.32	2923.04	5482.83	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	325.64	379.87	321.21	705.51	867.85	1388.98	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	325.64	379.87	321.21	705.51	867.85	1388.98	
4	Net Profit / (Loss) for the period after tax, after Exceptional and/or Extraordinary items, share of profit / (loss) of associates and joint venture and non-controlling interests	250.23	306.66	267.07	556.89	713.20	1140.01	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	249.90	309.72	266.19	559.62	708.75	1140.74	
6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37	25.37	25.37	25.37	
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	-	5238.45	4347.62	4676.28	
8	Earnings per share of ₹ 2/- each (not annualised): Basic (₹) Diluted (₹)	19.73 19.73	24.18 24.18	21.11 21.11	43.90 43.90	56.41 56.41	90.02 90.02	

Notes:

- The above is an extract of the detailed format of the unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com).
- Additional information on unaudited Standalone Financial Results is as follows:

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended			Year Ended
		Sept 30, 2021		June 30, 2021		Sept 30, 2020		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from operations	1438.91	1492.21	1312.77	2931.12	2809.70	5201.40	
2	Profit before Tax	322.12	356.37	327.09	678.49	879.03	1379.96	
3	Profit after Tax	257.64	284.72	275.68	542.36	729.32	1140.77	

By Order of the Board
 For Ipca Laboratories Limited
 Premchand Godha
 Chairman & Managing Director
 (DIN 00012691)

Place : Mumbai,
 Date : November 13, 2021

PUBLIC NOTICE

NOTICES HEREBY GIVEN that our member, Mrs. Lucy J. Fernandes of flat No. D/201d, situated at Simla House Co-op. Housing Society Limited., 51/B, Laxmibai Jagmohandas Marg, Mumbai-400026, was issued share certificate No. 102 bearing distinctive nos. 506 to 510.

It is informed by the member that the said original Share Certificate issued to them in regard to the Flat No. D/201d is misplaced and not traceable, despite diligent search being taken by them. She has filed Complaint in Malabar Hill Police station on 26/08/21 vide Complaint No. 551/2021. Share certificate lost on dated 17/12/2019.

This public notice is therefore issued that anybody having any claims, objections of any nature, in regard to issuance of duplicate share certificate in regard to the said flat No. D/201d, to its member, is hereby called upon to submit their objections to the society, Simla House Co-op. Housing Society Limited., 51/B, Laxmibai Jagmohandas Marg, Mumbai-400 026 within 15 days from the date of publication of this notice between 10.00 am to 5.00 pm, failing which it will be construed that no claims, objections are existing and if there are any, deemed to have been waived and the society shall proceed with issuing a duplicate Share Certificate to the said Member owning flat no D/201d, certificate No. 102 bearing distinctive nos. 506-510.

For and on behalf of
 Simla House Co-operative
 Housing Society Limited
 Sd/-
 Hon. Secretary

BHARAT AGRI FERT & REALTY LTD

Regd Office : Hubtown Solaris, 301, N.S.Phadke Marg, Andheri-East, Mumbai - 400069 • CIN- L24100MH1985PLC036547

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTH ENDED 30 SEPTEMBER, 2021

(Rs in lakhs)

Particulars	Standalone Results					
	Quarter ended		Six Month Ended		Year ended	
	30/9/2021	30/6/2021	30/9/2020	30/9/2021	30/9/2020	31/3/2021
Total Income from Operations (net)	450.04	720.13	728.08	1170.18	1826.14	2612.72
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	(159.27)	170.07	78.99	10.81	(27.27)	(588.32)
Net Profit / (Loss) for the period (after Tax and Exceptional Items)	(159.27)	170.07	78.99	10.81	(27.27)	(588.32)
Net Profit / (Loss) for the period after tax (Comprising Profit/ (loss) for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	(164.32)	170.07	80.04	5.76	(31.12)	(599.89)
Equity Share Capital	528.55	528.55	528.55	528.55	528.55	528.55
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)	(3.11)	3.22	1.51	0.11	(0.59)	(11.35)
a) Basic	(3.11)	3.22	1.51	0.11	(0.59)	(11.35)
b) Diluted	(3.11)	3.22	1.51	0.11	(0.59)	(11.35)

Particulars	Consolidated Results					
	Quarter ended		Six Month Ended		Year ended	
	30/9/2021	30/6/2021	30/9/2020	30/9/2021	30/9/2020	31/3/2021
Total Income from Operations (net)	450.04	720.13	728.08	1170.18	1826.14	2612.72
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	(159.27)	170.07	81.55	10.81	(24.71)	(588.32)
Net Profit / (Loss) for the period (after Tax and Exceptional Items)	(159.27)	170.07	81.55	10.81	(24.71)	(588.32)
Net Profit / (Loss) for the period after tax (Comprising Profit/ (loss) for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	(164.32)	170.07	82.60	5.76	(28.55)	(599.89)
Profit (Loss) after tax and share of profit (loss) of associate concerns	(167.77)	168.54	77.59	0.77	(33.15)	(594.32)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (loss) for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	(167.77)	168.54	77.59	0.77	(33.15)	(566.13)
Equity Share Capital	528.55	528.55	528.55	528.55	528.55	528.55
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)	(3.18)	3.19	1.47	0.01	(0.63)	(11.24)
a) Basic	(3.18)	3.19	1.47	0.01	(0.63)	(11.24)
b) Diluted	(3.18)	3.19	1.47	0.01	(0.63)	(11.24)

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com)
- The above unaudited results for the quarter and six month ended September 30, 2021 have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 13, 2021. The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged wherever considered necessary.

Place : Mumbai
 Date : 13/11/2021

For Bharat Agri Fert & Realty Ltd
 Yogendra D Patel
 Chairman & Mg. Director

HUBTOWN LIMITED

CIN : L45200MH1989PLC050688

Registered Office: Hubtown Seasons, CTS No. 469-A, Opp. Jain Temple, R. K. Chemburkar Marg, Chembur - East, Mumbai - 400 071
 Phone: + 91 22 2526 5000; Fax: + 91 22 25265099; E-mail: investorcell@hubtown.co.in; Website: www.hubtown.co.in

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

(₹ in lakh except as stated)

Sr. No.	Particulars	STANDALONE					CONSOLIDATED				
		Quarter ended		Half Year ended		Year ended	Quarter ended		Half Year ended		Year ended
		September 30, 2021	September 30, 2020	September 30, 2021	September 30, 2020	March 31, 2021	September 30, 2021	September 30, 2020	September 30, 2021	September 30, 2020	March 31, 2021
1.	Total Income from Operations	3563	2884	6159	6925	29059	3682	3068	6586	8614	31206
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(743)	(12339)	(1555)	(12510)	(15774)	(885)	(12391)	(1863)	(11507)	(12977)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(743)	(12339)	(1555)	(12510)	(15774)	(885)	(12391)	(1863)	(11507)	(12977)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(537)	(12272)	(2248)	(12868)	(15600)	(677)	(11607)	(2554)	(11229)	(12971)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(178)	(12272)	(1889)	(12868)	(15721)	(207)	(10373)	(1998)	(9988)	(12289)
6.	Equity Share Capital (face value of ₹ 10/- each)	7274	7274	7274	7274	7274	7274	7274	7274	7274	7274
7.	Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year					144550					133905
8.	Earning per Share (of ₹ 10/- each) (not annualised) (in ₹)	(0.74)	(16.87)	(3.09)	(16.71)	(21.45)	(0.78)	(14.26)	(3.24)	(13.73)	(16.72)
	Basic	(0.74)	(16.87)	(3.09)							

WIRES AND FABRIKS (S.A.) LIMITED
 (CIN: L29265WB1957PLC023379)
 Regd. Office : 7 Chittaranjan Avenue, Kolkata - 700 072
 Website : www.wirefabrik.com, E-Mail : cs@wirefabrik.com
 Ph. : (033) 4012-4012, Fax : (033) 2237-2721

PUBLIC NOTICE FOR VOLUNTARY DELISTING OF EQUITY SHARES OF THE COMPANY FROM THE CALCUTTA STOCK EXCHANGE LIMITED

The public notice is hereby given to the Equity Shareholders of Wires and Fabriks (S.A.) Limited (hereinafter referred to as 'Company') that pursuant to Regulations 5 and 6 of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021, the Board of Directors of the Company at their meeting held on 11th November, 2021 has approved the proposal of Voluntary Delisting of the Equity Shares of the Company from the Calcutta Stock Exchange Limited (hereinafter referred to as 'CSE') (Scrip code: 10033008) as there is no trading of the Company's equity shares on CSE.

The Equity Shares of the Company shall continue to remain listed at BSE Limited which is a Recognised Stock Exchange having nationwide trading terminals.

Further details are available at the Company's website i.e. www.wirefabrik.com and also on the website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are presently listed i.e. www.bseindia.com and www.cse-india.com.

By Order of the Board of Directors
For Wires and Fabriks (S.A.) Limited
 Sd/-
Jaspreet Singh Dhir
 Company Secretary & Compliance Officer
 Membership No. ACS 40826

Place : Kolkata
 Date : 12.11.2021

14

MAESTROS ELECTRONICS & TELECOMMUNICATIONS SYSTEMS LIMITED
 CIN: L74900MH01016PLC000254
 Registered Office: Plot No. E/66, TTC Industrial Area, Electronic Zone, Mahape, Navi Mumbai, Thane 400701
 E-mail: tendulkar@meetsl.in | Website: www.maestroselectronics.com
 Statement of Un-audited Results for the quarter and half year ended September 30, 2021
 (See Regulation 47 (1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)

Extract of Un-audited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2021

Sr. No.	Particulars	Quarter ended 30/09/2021		Year to date figures for the current period ended 30/09/2021		Corresponding 3 months ended in the previous year 30/09/2020	
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)
1	Total Income from Operations	228.47	616.18	228.47	616.18	2796.19	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	26.30	94.91	26.30	94.91	513.65	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	26.30	94.91	26.30	94.91	513.65	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	17.73	67.04	17.73	67.04	377.59	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	17.73	67.04	17.73	67.04	377.59	
6	Equity Share Capital	551.02	551.02	551.02	551.02	551.02	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1607.83		1607.83		1607.83	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	Basic:	0.32	1.22	0.32	1.22	6.85	
	Diluted:	0.32	1.22	0.32	1.22	6.85	

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com.

For Maestros Electronics & Telecommunications Systems Limited
 Sd/-
Balkrishna Tendulkar
 Managing Director
 DIN-02448116
 Place: Mumbai
 Date: 13/11/2021
 Add: EL-66, TTC Industrial Area, Electronic Zone, Mahape, Navi Mumbai - 400710

Phoenix Tech Zone Private Limited

Regd. Office : Survey No. 27/1 to 27/4, Nanakramguda, Serilingampally Mandal, Ranga Reddy District, Hyderabad - 500 032
 CIN: U45209TG2014PTC092624

Extract of Unaudited financial results for the Quarter ended and Half year ended 30th September 2021

Rs. In Lakhs except per share data

Sl. No	Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Previous Year Ended
		30.09.2021 (Un audited)	30.09.2021 (Un audited)	31.03.2021 (Audited)
1	Total Income from Operations	2,017.68	20,399.09	4,717.89
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	995.29	2,332.55	49.85
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	995.29	2,332.55	49.85
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	995.29	2,332.55	49.85
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	995.29	2,332.55	49.85
6	Paid-up equity share capital (Face Value Rs. 10 each)	100.00	100.00	100.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	4,529.97	4,529.97	2,241.25
8	Networth	4,629.97	4,629.97	2,341.25
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	89,200.00	89,200.00	70,000.00
10	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA
11	Debt Equity Ratio	19.27	19.27	29.90
12	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	99.53	233.25	4.99
	2. Diluted:	99.53	233.25	4.99
13	Capital Redemption Reserve	-	-	-
14	Debenture Redemption Reserve	2,338.58	2,338.58	49.85
15	Debt Service Coverage Ratio	-	-	-
16	Interest Service Coverage Ratio	-	-	-

Notes :
 a) The above is an extract of the detailed format of the unaudited quarterly and half yearly results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of the Stock Exchange i.e., www.bseindia.com.
 b) For the other line items referred in regulations 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 pertinent disclosures have been made to the Stock Exchange and available on the websites of Bombay Stock Exchange i.e., www.bseindia.com.
 c) The above results are in accordance with the Companies (Accounting Standards) Rules 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India

For and on behalf of the Board
 Sd/-
P.Gopi Krishna
 Director
R. Jagadeesh babu
 Director

Place: Hyderabad
 Date: November 13, 2021

S CHAND AND COMPANY LIMITED

Registered Office: A-27, 2nd Floor, Mohan Co-operative Industrial Estate, New Delhi-110044, India
 Email: investors@schandgroup.com Website: www.schandgroup.com Phone: +91 11 49731800 Fax: +91 11 49731801 CIN: L22219DL1970PLC005400

Extracts of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021

(₹ in millions)

S. No.	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter ended		Half Year		Year ended	Quarterly		Half Year		Year ended
		Sep 30-21	Sep 30-20	Sep 30-21	Sep 30-20	Mar 31-21	Sep 30-21	Sep 30-20	Sep 30-21	Sep 30-20	Mar 31-21
1	Total Income from operations	306.21	169.91	439.78	439.84	1,646.59	571.59	379.37	966.10	1,161.95	4,453.48
2	Profit/(loss) before exceptional items and tax	(31.50)	(155.97)	(132.84)	(197.73)	37.00	(373.89)	(526.65)	(722.73)	(621.24)	2.21
3	Profit/(loss) before tax	(31.50)	(155.97)	(132.84)	(197.73)	32.00	(373.89)	(526.65)	(722.73)	(621.24)	(0.22)
4	Profit/(loss) for the period/year (after tax)	(21.50)	(155.97)	(122.84)	(197.73)	22.24	(411.77)	(472.92)	(725.50)	(577.58)	(64.93)
5	Total comprehensive income for the period/year (comprising profit/(loss) and other comprehensive income for the period/year)	(19.72)	(153.21)	(120.16)	(191.69)	29.19	(412.31)	(467.11)	(723.54)	(566.21)	(47.82)
6	Equity Share Capital	174.88	174.88	174.88	174.88	174.88	174.88	174.88	174.88	174.88	174.88
7	Reserves and surplus (excluding Revaluation Reserves)	-	-	-	-	7,682.65	-	-	-	-	8,008.00
8	Earnings/(loss) per share (in ₹)										
	- Basic	(0.61)	(4.46)	(3.51)	(5.65)	0.64	(11.77)	(13.52)	(20.74)	(16.51)	(1.86)
	- Diluted	(0.61)	(4.46)	(3.51)	(5.65)	0.64	(11.77)	(13.52)	(20.74)	(16.51)	(1.86)

Notes:
 1. The above is an extract of detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of The SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available on the company's website www.schandgroup.com and on the website of BSE Limited (www.bseindia.com) and The National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com).
 2. The unaudited standalone and consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2021 were reviewed by the Audit Committee at its meeting held on November 11, 2021 and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on November 13, 2021.

For and on behalf of the Board of Directors
S Chand And Company Limited
 Sd/-
Himanshu Gupta
 Managing Director
 DIN: 00054015

Date: November 13, 2021
 Place: New Delhi

UFM INDUSTRIES LIMITED

Regd. Office : Meherpur, Silchar, Assam - 788015; Phone: 03842 224822/996; Fax: 03842 241539
 Email : ufmindustries@rediffmail.com; ufm.investorgrievances@gmail.com; website: ufmindl.weebly.com;
 CIN : L15311AS1986PLC002539 (₹ in Lakhs)

Extract of the Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th Sep, 2021

Particulars	Quarter ended 30.09.2021	Year to date upto 30.09.2021	Quarter ended 30.09.2020	Year ended 31.03.2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	2,193.15	4,015.59	2,372.92	8,515.36
Net Profit/(Loss) before tax and exceptional items	88.79	108.46	(7.27)	152.97
Net Profit/(Loss) before tax after exceptional items	88.79	108.46	(7.27)	152.97
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	66.52	81.44	(4.91)	116.29
Total Comprehensive Income for the period (comprising profit/(loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	66.52	81.44	(4.91)	116.29
Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	59,32,600	59,32,600	59,32,600	59,32,600
Reserves (Excluding Revaluation Reserve)	1,331.39	1,331.39	1,199.29	1,249.95
Securities Premium Account	162.50	162.50	162.50	162.50
Net Worth	1,924.65	1,924.65	1,792.55	1,843.21
Paid Up Debt Capital/ Outstanding Debt	602.59	602.59	494.11	248.53
Outstanding Redeemable Preference Shares	N/A	N/A	N/A	N/A
Debt/Equity Ratio	0.02	0.02	0.04	0.03
Earnings Per Share (of ₹10/- each)				
-Basic and Diluted (₹)	1.12	1.37	(0.08)	1.96
Capital Redemption Reserve	-	-	-	-
Debenture Redemption Reserve	-	-	-	-
Debt Service Coverage Ratio	10.95	10.62	12.15	5.94
Interest Service Coverage Ratio	9.79	6.55	0.86	5.21

NOTES TO FINANCIAL RESULTS:
 1. The above results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13th November, 2021. The Statutory Auditors have carried out an audit of the above results.
 2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial results are available on the Stock Exchange website and also on the Company's website www.ufmindl.weebly.com

By order of the Board For UFM Industries Limited
 Sd/-
Mahabir Prasad Jain
 Managing Director
 DIN : 00498001

Place : Silchar
 Date : 13.11.2021

ipca
 A dose of life
Ipca Laboratories Limited

Regd. Office : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067.
 CIN : L24239MH1949PLC007837, Tel: +91 22 6647 4444, E-mail : investors@ipca.com. Website : www.ipca.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

(₹ Crores)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
		Sep 30, 2021	June 30, 2021	Sep 30, 2020	Sep 30, 2021	Sep 30, 2020	March 31, 2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1562.51	1586.81	1376.55	3149.32	2923.04	5482.83
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	325.64	379.87	321.21	705.51	867.85	1388.98
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	325.64	379.87	321.21	705.51	867.85	1388.98
4	Net Profit / (Loss) for the period after tax, after Exceptional and/or Extraordinary items, share of profit / (loss) of associates and joint venture and non-controlling interests	250.23	306.66	267.07	556.89	713.20	1140.01
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	249.90	309.72	266.19	559.62	708.75	1140.74
6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37	25.37	25.37	25.37
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	-	5238.45	4347.62	4676.28
8	Earnings per share of ₹ 2/- each (not annualised):						
	Basic (₹)	19.73	24.18	21.11	43.90	56.41	90.02
	Diluted (₹)	19.73	24.18	21.11	43.90	56.41	90.02

Notes :
 1. The above is an extract of the detailed format of the unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com).
 2. Additional information on unaudited Standalone Financial Results is as follows:

(₹ Crores)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
		Sep 30, 2021	June 30, 2021	Sep 30, 2020	Sep 30, 2021	Sep 30, 2020
1	Total Income from operations	1438.91	1492.21	1312.77	2931.12	2809.70
2	Profit before Tax	322.12	356.37	327.09	678.49	879.03
3	Profit after Tax	257.64	284.72	275.68	542.36	729.32

By Order of the Board
For Ipca Laboratories Limited
 Sd/-
Premchand Godha
 Chairman & Managing Director
 (DIN 0012691)

Place : Mumbai,
 Date : November 13, 2021

SUVIDHAA INFOSERVE LIMITED

(CIN: L72900GJ2007PLC109642)
 Registered Office: Unit No 02, 28th Floor, GIFT-II Building, Block No. 56, Road-5C, Zone-5, Gift City Gandhinagar 382355
 Corporate Office: 14, Olympus Industrial Estate, Off Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400093
 Tel.: + 91 9223225225 E-mail: cs@suidhaha.com Website: www.suidhaha.com

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2021

(Rupees in million, except per share data and if otherwise stated)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended on	Half Year ended on	Quarter ended on	Quarter ended on	Half Year ended on	Quarter ended on
		30/09/2021	30/09/2021	30/09/2020	30/09/2021	30/09/2021	30/09/2020
1	Total Income	79.5	221.1	335.1	79.5	221.3	335.1
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(23.5)	(37.1)	9.3	(33.4)	(48.6)	7.1
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(23.5)	(36.7)	12.3	(33.4)	(48.2)	10.1
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(23.5)	(36.7)	12.3	(33.4)	(48.2)	10.1
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(23.5)	(36.7)	12.7	(33.4)	(48.2)	10.5
6	Paid-up equity share capital (Face Value of the share Rs. 1/- each)	203.3	203.3	105.8	203.3	203.3	105.8
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (Face value of Rs.1/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	(0.12)	(0.18)	0.06	(0.16)	(0.24)	0.10
	2. Diluted:	(0.12)	(0.18)	0.06	(0.16)	(0.24)	0.05

Notes:
 a) The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Company at www.suidhaha.com
 b) The above Financial Results are reviewed and recommended by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 13th November, 2021

CHORDIA FOOD PRODUCTS LIMITED
 Regd. Off: Plot No. 399 & 400, Survey No. 398, Village Sangvi-Shirwal, Tal. Khandala, Dist. Satara - 412 801.
 Email Id: cs.cfpl@gmail.com Website: www.chordiafoods.com
 CIN: L15995PN1982PLC026173 Contact no: 9130076856

(₹ in lakh)

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER 2021

Sr No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter ended on 30-09-2021	Half Year ended on 30-09-2021	Corresponding quarter ended on 30-09-2020	Quarter ended on 30-09-2021	Half Year ended on 30-09-2021	Corresponding quarter ended on 30-09-2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from operations	1,709.53	3,252.24	1,973.68	1,738.96	3,568.13	1,983.64
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary item)	(260.56)	(568.23)	69.38	(89.90)	(315.39)	61.57
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/ or Extraordinary items)	(260.56)	(568.23)	69.38	(89.90)	(315.39)	61.57
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or Extraordinary items)	(260.56)	(568.23)	48.70	(89.90)	(315.39)	42.98
5	Total comprehensive income for the period [(comprising profit/loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(260.56)	(568.23)	48.70	(89.90)	(315.39)	42.98
6	Equity Share Capital	403.00	403.00	403.00	403.00	403.00	403.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continued / discontinued operations)	(6.47)	(14.10)	1.21	(2.23)	(7.83)	1.07
	1. Basic						
	2. Diluted						

Note: 1) The above is an extract of the detailed format of Consolidated and Standalone Financial results for Quarter ended and half year ended on 30th September, 2021 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the same are available on the website of BSE Ltd at www.bseindia.com and at Company's website at www.chordiafoods.com.
 2) Consolidated Financial Results includes the results of Aveer Foods Limited, a 100% subsidiary company.

For Chordia Food Products Ltd.
 sd/-
 Bapu Gavhane
 Executive Director & CFO
 DIN: 00386217

Place: Pune
 Date : 13th November, 2021

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R.A.E. SUIT NO. 598 OF 2021

Vikas Narayan Raikar
 Age 78 years, Occ Business
 Being One of the Partners of M/s. Vikas Having office at Pearl Belleza (Formerly Hotel Pearl) Plot No. 8, D. K. Sandu Marti, Chembur, Mumbai 400 071..Plaintiff
 Vs/
 1. Yeshubai Tanu Ghanekar
 Aged not known Occ.: not known
 Room No. 16, Vikas Building, Fourth Floor, S.T. Road, Near Sai Hospital, Plot no. 556, Chembur, Mumbai-71
 2. Susila Danyanoba Ghorgh
 Aged not known Occ.: not known
 Room No. 16, Vikas Building, First Floor, S.T. Road, Near Sai Hospital, Plot No. 556, Chembur, Mumbai-71..Defendants
 To,
 The Defendant Nos. 1 and 2 abovenamed,
 WHEREAS, the Plaintiff abovenamed has instituted the above suit against the Defendants praying therein that the Defendants may kindly be ordered to be evicted from the suit premises i.e. Room No. 16, Fourth Floor, D Wing, admeasuring of 120 sq. fts. each room in Vikas Building, Plot No. 566, S. T. Road, Near Chembur Naka, Chembur, Mumbai - 400 071 (the suit Premises) and peaceful & vacant possession of the suit premises may kindly be to be given to the Plaintiff, and for such other and further reliefs, as prayed in the Plaintiff.
 THESE are to charge and command you the Defendants abovenamed, to file your Written Statement in this Court within 30 days from the date of the publication of the summons, and appear before the Hon'ble Judge presiding over Court Room No. 7, 2nd floor, Old Building, Small Causes Court, L. T. Marg, Mumbai - 400 002, on 20th November, 2021 at 2.45 p.m., in person or through authorized Pleader duly instructed to answer the Plaintiff of the Plaintiff abovenamed.
 Take notice that, in default of your appearance of the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence.
 You may obtain the copy of the said Plaintiff from Court Room No. 7 of this Court.

Given under the seal of the Court, this 28th day of September, 2021. Additional Registrar.

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R.A.E. SUIT NO. 600 OF 2021

Vikas Narayan Raikar
 Age 78 years, Occ Business
 Being One of the Partners of M/s. Vikas Having office at Pearl Belleza (Formerly Hotel Pearl) Plot No. 8, D. K. Sandu Marti, Chembur, Mumbai 400 071..Plaintiff
 Vs/
 1. Mrs. Tanibai Ganu Ghanekar
 Aged not known Occ.: not known
 Room No. 1, Vikas Building, First Floor, S. T. Road, Near Sai Hospital, Plot No. 556, Chembur, Mumbai-71
 2. Prakash Jihlu Ranim
 Aged not known Occ.: not known
 Room No. 1, Vikas Building, First Floor, S. T. Road, Near Sai Hospital, Plot No. 556, Chembur, Mumbai-71..Defendants
 To,
 The Defendant abovenamed,
 WHEREAS, the Plaintiff abovenamed has instituted the above suit against the Defendants praying therein that the Defendants may kindly be ordered to be evicted from the suit premises i.e. Room No. 1, First Floor, D Wing, admeasuring of 120 sq. fts. each room in Vikas Building, Plot No. 566, S. T. Road, Near Chembur Naka, Chembur, Mumbai - 400 071 (the suit Premises) and peaceful & vacant possession of the suit premises may kindly be to be given to the Plaintiff, and for such other and further reliefs, as prayed in the Plaintiff.
 THESE are to charge and command you the Defendants abovenamed, to file your Written Statement in this Court within 30 days from the date of the publication of the summons, and appear before the Hon'ble Judge presiding over Court Room No. 7, 2nd floor, Old Building, Small Causes Court, L. T. Marg, Mumbai - 400 002, on 20th November, 2021 at 2.45 p.m., in person or through authorized Pleader duly instructed to answer the Plaintiff of the Plaintiff abovenamed.
 Take notice that, in default of your appearance of the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence.
 You may obtain the copy of the said Plaintiff from Court Room No. 7 of this Court.

Given under the seal of the Court, this 28th day of September, 2021. Additional Registrar.

एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि.
 नोंद. कार्यालय: लक्ष्मी सदन, ३६१, व्ही. पी. रोड, गिरगाव, मुंबई-४००००४.
 वसुली विभाग : विमल अपार्टमेंट, तळमजला, एच.एफ. सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू.), मुंबई-४०००६०.
 व.क्र.: (०२२) २८३७ ६८१६, २८३४ ९६१६, फॅक्स: (०२२) २८२०३६०३, ईमेल: recovery@nkgbsb-bank.com
 रत्नागिरी शाखा: कृष्णानुबंद, रत्नागिरी कोल्हापुर हायवे रोड, रत्नागिरी-४१५ ६१२. दूर: ०२३५२-२२६७३३/७६६.
 जोडपत्र IV
 (नियम ८(१).)
कब्जा सूचना
 (स्थावर मिळकतीसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि. सिक्युरिटीयोजर्स अँड रिस्कन्ट्रोलिंग ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) अँड, २००२ (सरफेसी) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदारांना बोलाविण्याकरिता **मागणी सूचना** निर्गमित केलेली आहे. सदर कर्जदारांनी सदर रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सरफेसी अँडच्या कलम १४ अन्वये येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार, गहाणदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. च्या खालील रकम आणि ३१.१०.२०२१ पासून त्यावरील व्याज आणि त्यावरील लावलेल्या प्रभाराच्या अधीन राहिल.

तारा मतेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भांमध्ये अँडच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

कर्जदार/गहाणदार/हमीदारांची नावे	प्रधारित मतेचे वर्णन	मागणी सूचना तारीख	कब्जाची तारीख	३१.१०.२०२१ रोजीस थकवडी रक्कम (लाखांमध्ये रकम)
१. श्री. अरूण शिवराम कटारे	श्री. अरूण शिवराम कटारे आणि सौ. वृषाली अरूण कटारे यांच्या द्वारे मालकीचा गाव चिंचाळी, एरोली नोड, तहसील ठाणे, जिल्हा ठाणे येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या सव्हे/गट क्र. २७ भा., २३ भा., २४ भा., २५ भा. आणि इतर जमीन धारक जमिनीच्या लेआऊटच्या सेक्टर ५ मधील प्लॉट क्र. १८ असलेल्या मोजमापित ४५५.०.६० चौ.मीटरसह दोरी समाविष्ट जमिनीच्या सर्व त्या भाग आणि विभागवार स्थित सेक्टर-५, मॅस मॉल रोड, एरोली-४००००८, नवी मुंबई, जिल्हा ठाणे येथे स्थित पंचवटी अपार्टमेंटच्या १ल्या मजल्यावरील अपार्टमेंट धारक क्र. एए-६/२१-०५, मोजमापित ५२.५८ चौ.मीटरसह बिल्टअप क्षेत्र अधिक १४.०० चौ.मीटरसह विस्तारीत बिल्टअप क्षेत्र सलपित ६६.५६ चौ.मीटरसह एकुण बिल्टअप क्षेत्र.	०५.०७.२०२१	१०.११.२०२१	४१.७९
१. श्री. अनुज अवधकिशोर प्रसाद	सौ. कुंती अवध प्रसाद यांच्या द्वारे मालकीच्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील आणि नोंदणीकृत जिल्हा आणि उप-नोंदणीकृत जिल्हा ठाणे च्या हद्दीमधील गाव पाचपाखाडी, ठाणे ४०० ६०६ च्या प्लॉट क्र. ०७३, वीर सावकर नगर, ज्ञानोदय शाळेजवळ, रोड क्र. आरएएससी क्र. ३, सव्हे क्र. १५८ येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित पाचपाखाडी ओमकार सीएचएस लि. अशा ज्ञात सोसायटीमधील रॉ हाऊस क्र. सी-१४, क्षेत्र मोजमापित अंदाजे ३० चौ.मीटरसह बिल्टअप क्षेत्र चे सर्व ते भाग आणि विभाग.	१८.०५.२०२१	१०.११.२०२१	२८.२३

सही/-
 प्राधिकृत अधिकारी
 एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.
 (सरफेसी अँड, २००२ अंतर्गत)

ठिकाण : ठाणे
 दिनांक : १५.११.२०२१

ipca
 A dose of life
Ipcalaboratories Limited
 Regd. Office : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067.
 CIN : L24239MH1949PLC007837, Tel: +91 22 6647 4444, E-mail : investors@ipca.com, Website : www.ipca.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021
 (₹ Crores)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended March 31, 2021 Audited
		Sept 30, 2021 Unaudited	June 30, 2021 Unaudited	Sept 30, 2020 Unaudited	Sept 30, 2021 Unaudited	Sept 30, 2020 Unaudited	
1	Total Income from operations	1562.51	1586.81	1376.55	3149.32	2923.04	5482.83
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	325.64	379.87	321.21	705.51	867.85	1388.98
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	325.64	379.87	321.21	705.51	867.85	1388.98
4	Net Profit / (Loss) for the period after tax, after Exceptional and/or Extraordinary items, share of profit / (loss) of associates and joint venture and non-controlling interests	250.23	306.66	267.07	556.89	713.20	1140.01
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	249.90	309.72	266.19	559.62	708.75	1140.74
6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37	25.37	25.37	25.37
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	-	5238.45	4347.62	4676.28
8	Earnings per share of ₹ 2/- each (not annualised): Basic (₹) Diluted (₹)	19.73 19.73	24.18 24.18	21.11 21.11	43.90 43.90	56.41 56.41	90.02 90.02

Note: 1 The above is an extract of the detailed format of the unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com).
 2 Additional information on unaudited Standalone Financial Results is as follows:

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended March 31, 2021 Audited
		Sept 30, 2021 Unaudited	June 30, 2021 Unaudited	Sept 30, 2020 Unaudited	Sept 30, 2021 Unaudited	Sept 30, 2020 Unaudited	
1	Total Income from operations	1438.91	1492.21	1312.77	2931.12	2809.70	5201.40
2	Profit before Tax	322.12	356.37	327.09	678.49	879.03	1379.96
3	Profit after Tax	257.64	284.72	275.68	542.36	729.32	1140.77

By Order of the Board
 For Ipcalaboratories Limited
 Premchand Godha
 Chairman & Managing Director
 (DIN 00012691)

Place : Mumbai
 Date : November 13, 2021

AIMCO PESTICIDES
एम्को पेस्टिसाइड्स लिमिटेड
 नोंदणी कार्यालय : वी१/१, एमआयडीसी इंड. पुरवा, लोटे परशुराम, गाव आवाशी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी
 कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर : एल२४२१०एमएच१९८७पीएलसी०४३३६२
 फोन : ९१-२२-६७६०४०००, ई-मेल : aimco@aimcopesticides.com, वेबसाईट : www.aimcopesticides.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या सहा महिने साठी अलिस आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा
 (₹. लाखात)

अनु. क्र.	तपसिल	अलिस						एकत्रित					
		संपलेली तिमाही		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		३० सप्टेंबर, २०२१	३० जून, २०२१	३० सप्टेंबर, २०२०	३० सप्टेंबर, २०२१	३० सप्टेंबर, २०२०	३१ मार्च, २०२१	३० सप्टेंबर, २०२१	३० जून, २०२१	३० सप्टेंबर, २०२०	३० सप्टेंबर, २०२१	३० सप्टेंबर, २०२०	३१ मार्च, २०२१
		अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	लेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	लेखापरिहित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	७,९८३.६२	५,४६७.०१	४,९८८.१५	१३,४५०.५३	९,३५४.६९	१७,८८३.५९	७,९८३.५९	५,४७०.२२	४,९८८.१५	१३,४५०.५३	९,३५४.६९	१७,८८३.५९
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व)	३५६.७३	१३७.८६	२७५.४६	४९४.५९	३९९.८७	३३६.८९	३५६.७३	१३७.८६	२७५.४६	४९४.५९	३९९.८७	३३६.८९
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपर्यंत)	३५६.७३	१३७.८६	२७५.४६	४९४.५९	३९९.८७	३३६.८९	३५६.७३	१३७.८६	२७५.४६	४९४.५९	३९९.८७	३३६.८९
४	करपरचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपर्यंत)	२७०.८९	१०३.७६	२०२.१२	३७४.६५	२८६.५४	२२७.४०	२७०.८९	१०३.७६	२०२.१२	३७४.६५	२८६.५४	२२७.४०
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात) समाविष्ट)	२६३.३२	१०५.११	१९३.२९	३६८.४३	२८६.९८	२३२.८०	२६३.३२	१०५.११	१९३.२९	३६८.४३	२८६.९८	२३२.८०
६	समभाग भांडवल	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५
७	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)						३,०८४.११						३,१२२.२२
८	प्रती समभाग प्रामी (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता)												
	१. मुलभूत :	२.८३	१.०८	२.११	३.९१	२.९९	२.३७	२.८२	१.०९	१.९७	३.९१	२.८४	२.९९
	२. सौम्यिकृत	२.८३	१.०८	२.११	३.९१	२.९९	२.३७	२.८२	१.०९	१.९७	३.९१	२.८४	२.९९

टिपा :
 १. लेखापरीक्षण समितीने ह्या निष्कर्षांचे पुनर्विलोकन केले आहे आणि १३ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने वरील निष्कर्षांना मंजुरी दिली.
 २. वरील वित्तीय निष्कर्ष कंपनीज (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स) रुल्स, २०१५ सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १३३ अंतर्गत विनिर्दिष्ट इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स ("इंड-एस") नुसार बनवले आहेत.
 ३. ताखेपत मंजुरी देण्यात आलेले अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांच्या आंतरिक आणि बाह्य माहितीचे आधारवार वित्तीय विवरणपत्रांवर कोविड-१९ च्या परिणाम कंपनीने मूल्यामापन केला आहे. कंपनी धारण मूल्य साठा, येणे आणि इतर मतांचे वसुली अपेक्षित आहे आणि चालू प्रवर्तनाचे धारण करणे आणि रोकसुलभता वर कोणताही प्रत्यक्ष परिणाम दिसू येत नाही. कंपनीचे भावी वित्तीय निष्कर्षांवर रोग सांघीचे परिणाम किंवा पर्यंत परिणाम होत नाही हे पटण्यासारखे खात्री करू शकत नाही आणि ते कोविड-१९ च्या एकूण परिस्थिती दरम्यानच्या कालात प्रकट होईल त्यावर अवलंबून असेल.
 ४. कंपनीने केवळ एकाच अहवालयोग्य विभागात कार्य केले म्हणजेच - अॅग्रीकल्चर - म्हणून इंड एस १०८ "विभागावर अहवाल" अन्वये आवश्यक माहिती दिलेली नाही.
 ५. ३०.०९.२०२१ रोजी संपलेली तिमाही मध्ये न वेगळी रकम म्हणून नोंद केलेली अ. व. २०.२०.२१ मध्ये रु. ४३.८७ लाख आणि ३०.०६.२०२१ रोजी संपलेली तिमाही मध्ये रु. ५२.९५ जे निर्यात इन्स्टीट्यूटच्या अधिक तरतुदीच्या विवक्षित आहे.
 ६. चालू कालावधी वर्षात सादर केलेल्या आकडेवारीची सुसंगत होण्याकरिता येथे येथे आवश्यक वाटले तेथे तेथे संलग्न मागील कालावधी वर्षांच्या आकडेवारीचे पुनर्गठन/पुनर्वाकिकण केले आहे.

एम्को पेस्टिसाइड्स लिमिटेडसाठी
 सही/-
 आशित पी. दवे
 व्यवस्थापकीय संचालक
 डीआयएन: ००९८४७६०

दिनांक : १३.११.२०२१
 ठिकाण : मुंबई

जाहिर सूचना
 सुचना द्वारे देण्यात येते कि, श्रीमती. भानुमती पंढरीनाथ माळी, रा. माळी हाऊस नं.१३३८, रामचंद्र पावसकर रोड, मच्छी मार्केट जावळ, दहिसर गावठण, दहिसर (प.) व श्रीमती. निलोफर अब्बास खोत. रा. ११२२, सदानंद नगर, उत्तन रोड, लुब्रीकेम कंपनी समोर, मुर्धागाव, भाईदर (प.) या सहमालक असून यांनी खालील नमुद परिशिष्टामध्ये विवरणीत सहमालकी जमीनी अधिकार हक्क आमच्या अशीलाकडे विक्री आणि हस्तांतर करण्यात मंजूर आहे.
 सर्व व्यक्तींना मिळकतीच्या संदर्भात विक्री, हस्तांतर, अदलाबदल, अभिहस्तांतर, गहाण, भार, भेट, विश्वस्त, बंधनकारक करार, अधिकार लेख, वारसा हक्क, दावा, ताबा, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार, निर्वाह, सुविधाधिकार, मृत्युपत्र, मृत्युपत्रित दान, बोझा, किंवा अन्यकाही कसेचाही मार्ग कोणत्याही दावा असल्यास त्यांनी याद्वारे सदरहू, प्रसिध्दीची तारखेपासून १४ दिवसांच्या आत खालील नमुद पत्त्यावर निम्न स्वाक्षरीकरणा दस्तावेजीय पुराव्याचे नोटीसी सत्य प्रमाणित प्रत सह लेखी स्वरूपात सदर कळविणे याद्वारे विनंती आहेत.
 जर दावा न केल्यास, सदर मिळकती मधील कोणत्याही तथ्यांकथित दावा किंवा हिसतबंधाचा संदर्भ किंवा विषयी न घेता व्यवहार करण्यात येईल, जे/सर्व हेतु आणि उद्देश्यकरिता सोडून दिला असा मानण्यात येईल आणि आमचे अशिलावर बंधनकारक नसेल.

उपरोक्त मिळकतीचे परिशिष्ट

अ. क्र.	पुना क्र.	नवीन स.क्र.	हिस्सा क्र.	गुंठा क्र.
१	१७८	१७	१८	४.३
२	११७	११	२५	३
३	१७६	१८	१७	३०.९
४	१७५			

SOUTHERN RAILWAY			
e-TENDER NOTICE FOR THE SUPPLY OF STORES No-E-36/2021.			
Firms are requested to login to http://www.irps.gov.in -login->E.Tendergoods & services (new) and quote against these tenders.Manual quotations will not be entertained for these tenders. Closing time for all tender 14.30hours.			
SL.NO	TENDER NO	DESCRIPTION	DUE DATE
1	14210239	30.MM NEUTRAL UPENDED INSERT	15-NOV-2021
2	26211080	Elastic Ring (Aclathan ring)	16-NOV-2021
3	11211039A	B Check kit	17-NOV-2021
4	012100648	MANUAL METAL ARC WELDING (MMAW)	26-NOV-2021
5	01210302C	Enamel, Synthetic, Exterior, Finishing Colour	28-NOV-2021
6	04210976	PAID FOR SECONDARY SUSPENSION	28-NOV-2021
7	06205002C	HYDRAULIC STRETCHER	29-NOV-2021
8	11210579A	AMALGAMATED BATTERY CHARGING UNIT	01-DEC-2021
9	21210299	PINION 20 TEETH (CASE CARBURISED)	01-DEC-2021
10	04210003	HEX. NUT M24-10 PREVAILING TORQUE TYPE	02-DEC-2021
11	04210956A	BALL JOINT TRACTION LEVER FOR FIAT BOGIE	02-DEC-2021
12	06215011B	PERSONAL PROTECTIVE EQUIPMENT KIT	02-DEC-2021
13	15215002	CISCO 8 port switch	02-DEC-2021
14	26215008	Micro processor based control and fault	02-DEC-2021
15	04210006	HELICAL SPRING FOR AXLE BOX	03-DEC-2021
16	11210082	DYNAMICALLY BALANCED 6 V DEEP	06-DEC-2021
17	04210187A	SIDE BUFFER CASING (CASTING)	07-DEC-2021
18	26211090	SET OF KITS FOR E-70 BRAKE	07-DEC-2021
19	44210623B	Top side bearer liner for Air brake wagons.	07-DEC-2021
20	11210407	60 KVA, 750V/415V, 3 PHASE DRY TYPE DIST	08-DEC-2021
21	26213536B	Set of Racers for standard journal dia of WAP7	09-DEC-2021
22	04211024	STAINLESS STEEL WATER TANK ASSEMBLY	10-DEC-2021
23	04210965	PRIMARY SPRING FOR LHB COACHES	14-DEC-2021
24	26211092A	Kit for EP Relay valve as per FTRTIL.P1	14-DEC-2021
25	67215341	High capacity side buffer assembly	22-NOV-2021
26	68215772	Core Assembly Mechanical bonded	30-NOV-2021
27	67215358	Solid MIG/MAG welding filler wire 1.2mm	6-DEC-2021
28	78216220	25KW Brushless less alternator	10-DEC-2021
29	78216384	Stringer Inner, Centre & End	10-DEC-2021
30	82205846A	48 OFC	09-DEC-2021
The following e-bid has been published in GEM website. Firms are requested to login to www.gem.gov.in and quoted against the following e-bid. Manual quotations will not be entertained.			
31	GEM/21/B/1643237	HDPE Pipes	19-NOV-2021
32	GEM/21/B/1651712	XLPE Cable	19-NOV-2021
PRINCIPAL CHIEF MATERIALS MANAGER			
Follow us on : twitter.com/GMSRailway			

ipca Laboratories Limited	
Regd. Off. : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067; Tel: 022 - 6647 4747	
E-mail: investors@ipca.com / Website: www.ipca.com	
CIN: L24239MH1949PLC007837	

NOTICE

- Dear Member(s)
- The Extraordinary General Meeting (EGM) of the Members of Ipca Laboratories Limited will be held on Thursday, 16th December, 2021 at 11.30 a.m., Indian Standard Time, through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations) read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI) from time to time to transact the business set out in the notice calling the EGM. Members attending the EGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.
 - In compliance with the aforesaid circulars, the Notice of the EGM will be sent by email to all the members of the Company whose email addresses are registered with the Company/Registrars and Share Transfer Agents (RTA) or Depository Participants (DP). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.ipca.com, the Stock Exchanges where the shares of the Company are listed, i.e., BSE Limited (www.bseindia.com) and The National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) and also on the website of National Securities Depository Services Ltd. (NSDL) www.evoting.nsdl.com.
 - The Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote on the agenda items as stated in the notice of the Extraordinary General Meeting by electronic means and the business may be transacted through the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL). Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the EGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting / voting at the EGM has been provided in the Notice of EGM which will be sent by email shortly.
 - Manner of registering / updating e-mail address as well as bank details for receiving the AGM/EGM Notices, Annual Reports and dividend when declared thru bank transfer:
 - Shares held in Physical Mode** : Please send an email to the Company at investors@ipca.com or RTA at rtm@ipca.com mentioning the Registered Folio Number, E-mail address, self-attested copy of the PAN Card, Address proof (Aadhar Card / Voter ID Card / passport/utility bill) and contact number, bank account particulars - (1) Bank Name and Address (2) Bank Account Number (3) IFSC Code (4) MICR number (5) Cancelled cheque leaf.
 - Shares held in Demat Mode** : Please contact your DP and register your e-mail address and bank account details in your demat account as per the process advised by your DP.
 - Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the EGM and instructions for joining the EGM, manner of casting vote through remote e-voting / e-voting during the EGM.

By Order of the Board
For Ipca Laboratories Limited
Harish P Kamath
Company Secretary
ACS 6792

Mumbai
November 13, 2021

NOTICE

NOTICE is hereby given that, building known as "Ganga Niwas", bearing C. S. No. 376 of Parel Sewri Divn., situated at Parel Village Road, Parel, Mumbai-400012 belonging Mr. Harishchandra A. Sawant, residing at 143-A, Vikas Finley Tower CHS Ltd., Parel Tank Road Kalachowk, Mumbai- 400033 in the capacity as owner, intend to redevelop immovable property under the provisions of Modified DC Regulations 1991 for greater Mumbai under 33(7) scheme.

The list of room owners/ occupants of "Ganga Niwas" is as under:

Sr. No.	Room No.	Floor	User	Name of Tenant	Name of Occupants
1	1	Gr	NR	1) Mr. Mangesh Y. Sawant 2) Mr. Rajendra Y. Sawant 3) Mr. Sanjay Y. Sawant	1) Mr. Mangesh Y. Sawant 2) Mr. Rajendra Y. Sawant 3) Mr. Sanjay Y. Sawant
2	2	Gr	NR	Mrs. Indumati S. Devlekar	Kept in abeyance
3	3	Gr	NR	Mrs. Minakshi P. Wadke	Kept in abeyance
4	4	Gr	NR	Mr. & Mrs. Wadke	Mr. & Mrs. Wadke
5	5	Gr	NR	Mr. J. K. Vira & Y. K. Vira	Mr. J. K. Vira & Y. K. Vira
6	6	Gr	NR-R	Mr. Harihar V. Munnsa	Mr. Harihar V. Munnsa
7	7	1st	R	Mr. Sanjay Shreedhar Salvi	Mr. Sanjay Shreedhar Salvi
8	8	1st	R	Mrs. Sneha Sanjay Salvi	Mrs. Sneha Sanjay Salvi
9	9	1st	R	Mrs. Sheela R. Gawde	Miss. Suvarna Gawde
10	10	1st	R	Mrs. Neeta Omprakash Desai	Mrs. Neeta Omprakash Desai
11	11	1st	R	Mrs. Saroj Javerchand Jain	Mrs. Saroj Javerchand Jain
12	12	1st	R	Mr. Javerchand T. Jain	Mr. Javerchand T. Jain
13	13	2nd	R	Mr. Rohit Prakash Surve	Mr. Rohit Prakash Surve
14	14	2nd	R	Mr. Vijay R. Rane	Mr. Vijay R. Rane
15	15	2nd	R	Dr. Dipika Bhagwan Gudekar	Dr. Dipika Bhagwan Gudekar
16	16	2nd	R	Mrs. Surekha S. Dasari	Mrs. Surekha S. Dasari
17	17	2nd	R	Mr. Sachin H. Sawant	Mr. Sachin H. Sawant
18	18	2nd	R	Mr. Harishchandra A. Sawant	Mr. Harishchandra A. Sawant
19	RUS	Gr	R	Mrs. Vijaya Vijay Sawant	Mrs. Vijaya Vijay Sawant

Any person/persons besides shown in the above list having claim or right with respect to any of the Tenanted Premises in the said building may intimate in writing to the undermentioned alongwith documentary proof of their claim within 10 days from today, on failing no claim will be entertained.

- The Executive Engineer, MHADA, F/S Division, MBRRB, Parel (E), Mumbai-400012.
 - Advocate address: Kondaji Chawl No. 4, Shop No.: 7, V. L. Pednekar Marg, Nr. Tata Memorial Hospital, Parel, Mumbai-400012.
- Accepted
Mr. Dinesh H. Sawant
9833252928
Date:
Place:
- M.M.Saloja
Advocate

निःस्पक्ष आणि निर्भिड दैनिक

www.navshakti.co.in

NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited) Regd. Off. Hindustan Unilever Limited, Unilever House, B. D. Savant Marg, Chakala, Andheri (E), Mumbai-400099

Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course.

Name of the holder	Folio No.	No. of shares (Rs. 1/-f.v.)	Certificate No.(s)	Distinctive No.(s)
Abhay Desai, Amala Desai, D. N. Desai	HLL2749653	2730	5162988	886452361 to 886455090

Mumbai
12 November 2021

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R.A.E. SUIT NO. 600 OF 2021

Vikas Narayan Raikar
Age 78 years, Occ Business
Being One of the Partners of M/s. Vikas Having office at Pearl Belleza (Formerly Hotel Pearl) Plot No. 8, D. K. Sandu Marti, Chembur, Mumbai 400 071..Plaintiff

V/s
1. Mrs. Tanibai Ganu Ghanekar
Aged not known Occ.: not known
Room No. 1, Vikas Building, First Floor, S. T. Road, Near Sai Hospital, Plot No. 556, Chembur, Mumbai-71
2. Prakash Jhili Ranim
Aged not known Occ.: not known
Room No. 1, Vikas Building, First Floor, S. T. Road, Near Sai Hospital, Plot No. 556, Chembur, Mumbai-71..Defendants

To,
The Defendant abovenamed,
WHEREAS, the Plaintiff abovenamed has instituted the above suit against the Defendants praying therein that the Defendants may kindly be ordered to be evicted from the suit premises i.e. Room No. 1, First Floor, D Wing, admeasuring of 120 sq. fts. each room in Vikas Building, Plot No. 566, S. T. Road, Near Chembur Naka, Chembur, Mumbai- 400 071 (the suit Premises) and peaceful & vacant possession of the suit premises may kindly be to be given to the Plaintiff, and for such other and further reliefs, as prayed in the Plaintiff.

THESE are to charge and command you the Defendants abovenamed, to file your Written Statement in this Court within 30 days from the date of the publication of the summons, and appear before the Hon'ble Judge presiding over Court Room No. 7, 2nd floor, Old Building, Small Causes Court, L. T. Marg, Mumbai - 400 002, on 20th November, 2021 at 2.45 p.m., in person or through authorized Pleader duly instructed to answer the Plaintiff of the Plaintiff abovenamed.

Take notice that, in default of your appearance of the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence.
You may obtain the copy of the said Plaintiff from Court Room No. 7 of this Court.

Given under the seal of the Court,
this 28th day of September, 2021.
Additional Registrar.

वसई-विरार शहर महानगरपालिका
मुख्य कार्यालय विरार, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर,
पिन ४०१ ३०५. दूरध्वनी: ०२५०-२५२५१०१/०२/०३/०४/०५/०६ फॅक्स: ०२५०-२५२५१०७
ईमेल: vasaivirarcorporation@yahoo.com
सर्व. बांधकाम विभाग, मुख्यालय, विरार पूर्व
जाहिरा ई-निविदा सूचना

वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती 'सी' व 'जी' अंतर्गत खालील उल्लेखित कामाचे कोरे निविदा फॉर्म (<https://mahatenders.gov.in>) या अधिकृत संकेतस्थळावर दि. १६/११/२०२१ पासून उपलब्ध होणार आहेत. ई-टेंडरिंग बाबत अधिक माहितीसाठी ई-निविदा कक्ष, वसई विरार शहर महानगरपालिका, विरार मुख्यालय येथे संपर्क साधावा.

अ. क्र.	कामाचे नाव
१	वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती 'सी' मधील धोकादायक व वापरात नसलेले २ स्वच्छतागृहे पाडून नव्याने बांधणे.
२	वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती 'जी' मधील धोकादायक व वापरात नसलेले ५ स्वच्छतागृहे पाडून नव्याने बांधणे.

जा. क्र./व.वि.श.म./बांध./श.अ./७९३/२०२१
दिनांक: ०८/११/२०२१

Please Visit our official website (<https://mahatenders.gov.in>)

सही/-
(एम. जी. गिरगावकर
शहर अभियंता
वसई विरार शहर महानगरपालिका

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we on behalf of our client are investigating the title of MR. PATEL in relation to (1) Shop No. 01 admeasuring 765 sq. ft. carpet area together with 10 (Ten) shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive Nos. 001 to 010 (both inclusive) under Share Certificate No.001 issued on 22nd August, 2019, (2) Shop No.02, admeasuring 498 sq. ft. carpet area together with 10 (Ten) shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive Nos. 011 to 020 (both inclusive) under Share Certificate No.002 issued on 22nd August, 2019, (3) Shop No.03, admeasuring 491 sq. ft. carpet area together with 10 (Ten) shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive Nos. 021 to 030 (both inclusive) under Share Certificate No.003 issued on 22nd August, 2019, all on the Ground Floor in the building Amarjyoti, of The Bank of Baroda Employees "Amar Jyoti" Co-Operative Housing Society Ltd. situated at, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai - 400 092 and constructed on Land bearing Sub Plot Nos. 18-19 and Final Plot No. 719/6 under TPS III, in the village Borivali of Mumbai Suburban District along with Ten (10) Car Parking Spaces hereinafter referred to as "the said Shops, said Shares and said Car Parking Spaces".

All persons having any claim, right, title, estate or interest in respect of the said Shops, the said Shares and the said Car Parking Spaces or any part thereof by way of sale, transfer, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, covenant, inheritance, claim, possession, lease (save and except for lease in favour of Bank of Baroda, sub-lease, license, lien, share, tenancy, sub-tenancy, maintenance, devise, bequest, encumbrance by operation of law or otherwise, howsoever, are hereby requested to make the same known in writing along with certified true copies of documentary proof to the undersigned at its office at 116, Free Press House, 11th Floor, 215, Backbay Reclamation III, Nariman Point, Mumbai 400 021, within 14 (fourteen) days from the date hereof, failing which, it shall be presumed that the title of the said Mr. Patel in respect of the said Shops, the said Shares and the said Car Parking Spaces is free from all encumbrances and matter of investigation of title shall be completed without having any reference to such claim if any, and the same shall be considered as waived and/or any such alleged claims if made later, shall not be binding on our client

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO
All that property being:
(1) Shop No. 01 admeasuring 765 sq. ft. carpet area together with 10 (Ten) shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive Nos. 001 to 010 (both inclusive) under Share Certificate No.001 issued on 22nd August, 2019,
(2) Shop No.02, admeasuring 498 sq. ft. carpet area together with 10 (Ten) shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive Nos. 011 to 020 (both inclusive) under Share Certificate No.002 issued on 22nd August, 2019,
(3) Shop No.03, admeasuring 491 sq. ft. carpet area together with 10 (Ten) shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive Nos. 021 to 030 (both inclusive) under Share Certificate No.003 issued on 22nd August, 2019,
all on the Ground Floor in the building Amarjyoti, of The Bank of Baroda Employees "Amar Jyoti" Co-Operative Housing Society Ltd., situated at, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai- 400 092 and constructed on Land bearing Sub Plot Nos. 18-19 and Final Plot No. 719/6 under TPS III, in the village Borivali of Mumbai Suburban District.
(4) Ten (10) Car Parking Spaces
Dated this 15th Day of November 2021

Dua Associates- Advocates & Solicitors,
116, Free Press House, 11th Floor, 215, Backbay Reclamation III, Nariman Point, Mumbai 400 021. Email: agnes@duaassociates.com

CENTRAL RAILWAY

OHE WORKS

OPEN E-TENDER NOTICE NO.: KYNLD.583.PREV.2019-20/11.CONTR.85

Name of work: Casting of OHE foundation, mast erection, other OHE works and cable laying in Lonavala district of Mumbai Division. Approx Value: ₹ 43,27,723.38. EMD: ₹ 0.00. Cost of Tender: ₹ 0.00. Completion Period: 12 months. The time and date for submission of tender will be up to 11:00 hrs. on 07.12.2021. Complete details of E-tender are available at official Railway website <https://www.irps.gov.in> the complete documents can be downloaded from the website. Sr. DEE (TD) KYN

RailMadad Helpline 139

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R.A.E. SUIT NO. 602 OF 2021

Vikas Narayan Raikar
Age 78 years, Occ Business
Being One of the Partners of M/s. Vikas Having office at Pearl Belleza (Formerly Hotel Pearl) Plot No. 8, D. K. Sandu Marti, Chembur, Mumbai 400 071..Plaintiff

V/s
1. Sadashiv Bhika Gorathe
Aged not known Occ.: Not known
Room No. 9, Vikas Building, Third Floor, S. T. Road, Near Sai Hospital, Plot No. 556, Chembur, Mumbai-71
2. Tukaram Sadasiv Gorate
Aged 69 years, Occ.: not known
Room No. 9, Vikas Building, Third Floor, S. T. Road, Near Sai Hospital, Plot No. 556, Chembur, Mumbai-71..Defendants

To,
The Defendant abovenamed,
WHEREAS, the Plaintiff abovenamed has instituted the above suit against the Defendants praying therein that the Defendants may kindly be ordered to be evicted from the suit premises i.e. Room No. 9, Third Floor, D Wing, admeasuring of 120 sq. fts. each room in Vikas Building, Plot No. 566, S. T. Road, Near Chembur Naka, Chembur, Mumbai- 400 071 (the suit Premises) and peaceful & vacant possession of the suit premises may kindly be to be given to the Plaintiff, and for such other and further reliefs, as prayed in the Plaintiff.

THESE are to charge and command you the Defendants abovenamed, to file your Written Statement in this Court within 30 days from the date of the publication of the summons, and appear before the Hon'ble Judge presiding over Court Room No. 7, 2nd floor, Old Building, Small Causes Court, L. T. Marg, Mumbai - 400 002, on 20th November, 2021 at 2.45 p.m., in person or through authorized Pleader duly instructed to answer the Plaintiff of the Plaintiff abovenamed.

Take notice that, in default of your appearance of the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence.
You may obtain the copy of the said Plaintiff from Court Room No. 7 of this Court.

Given under the seal of the Court,
this 28th day of September, 2021.
Additional Registrar.

LUMISENSE OPTOELECTRONICS PRIVATE LIMITED

CIN : U74999MH2017PTC293042
Reg. Off. : Shed No. 07, 33/D, Ground Floor, Ajugya Compound, Opp. Kadiya Wadi, 3rd Mamlotdar Wadi, Malad West, Mumbai, Maharashtra, PIN-400064, India
E-mail : accounts@lumisenseopto.com

"Form No. INC-26"
[Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014]

Advertisement to be published in the Newspaper for change of Registered Office of the Company from one State to another

BEFORE THE CENTRAL GOVERNMENT REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION, MUMBAI

In the matter of the Companies Act, 2013, Section 13(4) of the Companies Act, 2013 and Rule 30(5)(a) of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of LUMISENSE OPTOELECTRONICS PRIVATE LIMITED having its Registered Office at Shed No. 07, 33/D, Ground Floor, Ajugya Compound, Opp. Kadiya Wadi, 3rd Mamlotdar Wadi, Malad West, Mumbai-400064, Maharashtra, India.

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013, seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on 10th November, 2021 to enable the Company to change its Registered Office from the "State of Maharashtra" to the "State of Gujarat".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of objection to the Central Government acting through the Regional Director, Western Region, Mumbai at the address "Ministry of Corporate Affairs, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400 002, Maharashtra, India" within 14 days from date of publication of this Notice and also to Company at its Registered office at address mentioned above.

For and on behalf of Board
Lumisense Optoelectronics Private Limited
Sd/-
Manoj Chandratn Goyal
Director
Place : Mumbai
Date : 11.11.2021
DIN : 06733023

THE RAVALGAON SUGAR FARM LTD.

Regd. Office & Factory: Ravalgaon - 423108, Taluka Malegaon, District Nasik, Maharashtra
Corporate Office: 52,5th Floor, Maker Tower 'F', Cuffe Parade, Mumbai - 400 005 Tel: (022) 22184291
CIN - L01110MH1933PLC001930
Website: www.ravalgaon.in

NOTICE
(For attention of Public Fixed Deposit holders of the Company) Transfer of matured deposits with companies other than banking companies to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to the provisions of Section 125(2) of the Companies Act, 2013 ("Act") reading with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules"). The Rules, inter alia, provide that matured public deposits with companies other than banking companies which have not been paid or claimed for seven consecutive years or more are to be transferred to the IEPF Authority.

The Company hereby communicates to the concerned fixed deposit holders at their registered address whose matured deposits are now due to be transferred to the IEPF Authority and the full details of such fixed deposit holders including their fixed deposit receipt number are also made available on the website of the Company - www.ravalgaon.in.

In case the Company does not receive any valid claim from the concerned Fixed Deposit holder by 13th February, 2022, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, initiate necessary steps to transfer the said matured public deposits held by the concerned fixed deposit holder to the IEPF Authority by the due date as per the procedure stipulated in the Rules and without further notice.

The Fixed Deposit holder may also note that the unclaimed matured public deposits transferred to IEPF Authority, including all benefits accruing on such matured public deposits, if any, can be claimed back by the Fixed Deposit holder from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules, which are available on the website www.iepf.gov.in. For any queries/information/clarification on the above matter, fixed deposit holders are requested to contact the Company at The Ravalgaon Sugar Farm Limited, Corporate office address: 52, 5th Floor, Maker Tower F, Cuffe Parade, Mumbai - 400005 Tel: (022) 22186479.

Implementation of T+1 settlement cycle to go long way in protecting investor interest, says Sebi chief

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, November 14

SECURITIES AND EXCHANGE Board of India (Sebi) chief Ajay Tyagi on Sunday said the decision to implement the T+1 settlement cycle in a phased manner, beginning February 2022, will go a long way in protecting investors' interest. Apart from this, the capital

markets regulator has taken a number of regulatory measures in the recent past towards investor protection, he said at a function at the India International Trade Fair. These measures included introduction of upfront margin framework, risk-o-meter, e-KYC and protection of client collateral through pledge-repledge mechanism, he added.

T+1 means that market trade-related settlements will need to be cleared within a day of the actual transactions taking place

"The decision to implement T+1 (trade plus one) settlement in a phased manner beginning February 2022

will go a long way in protecting investors' interest," Tyagi said.

T+1 means that market trade-related settlements will need to be cleared within one day of the actual transactions taking place. Currently, trades on the Indian stock exchanges are settled in two working days after the transaction is done (T+2).

Maruti aims to drive in more CNG trims across product range

MARUTI SUZUKI INDIA (MSIL) plans to drive in CNG trims across its product range, as it remains bullish over long-term prospects of the segment amid increase in fuel prices and drop in diesel car sales, according to a senior company official.

The company, which sold around 1.62 lakh CNG cars last fiscal year, is also counting on the rapid expansion of CNG dispensing outlets across the country to bring in more

CNG products. Bullish on the expansion of the sales network, the automaker expects its CNG car sales to almost double this fiscal year over 2020-21.

"In 2021-22 we expect to sell around 3 lakh CNG units. It is when many of our models do not have CNG option right now. Out of 15 brands we sell, CNG option is available in just seven models. We are trying to bring CNG

options in rest of the portfolio," MSIL senior executive director (sales & marketing)

Shashank Srivastava told PTI in an interaction.

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. THIS DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE FOR SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA.



S.J.S. ENTERPRISES LIMITED

Our Company was originally incorporated as a partnership firm in the name of 'SJS Enterprises' pursuant to a deed of partnership dated June 10, 1987. Subsequently, pursuant to a deed of co-partnership dated March 25, 2005 and a certificate of incorporation dated June 21, 2005 issued by the Registrar of Companies, Karnataka at Bangalore (RoC), SJS Enterprises was registered as a private limited company under the Companies Act, 1956 under Part IX of the Companies Act, 1956 in the name of 'S.J.S. Enterprises Private Limited'. Subsequently, our Company was converted into a public limited company, as approved by our Shareholders pursuant to a resolution dated April 28, 2021 and a fresh certificate of incorporation dated June 4, 2021 was issued by the RoC, consequent upon conversion, recording the change in the name of our Company to 'S.J.S. Enterprises Limited'. For details of change in the name and Registered and Corporate Office of our Company, see 'History and Certain Corporate Matters' on page 154 of the Prospectus dated November 8, 2021 ('Prospectus').

Registered and Corporate Office: Sy No 28/P16 of Agra Village and Sy No 85/P6 of B.M Kaval Village, Kengeri Hobli, Bangalore 560 082, Karnataka, India.

Contact Person: Thabraz Hushain W., Company Secretary and Compliance Officer, Tel: +91 80 6194 0777, E-mail: compliance@sjsindia.com, Website: www.sjsindia.com, Corporate Identity Number: U51909KA2005PLC036601

OUR PROMOTERS: EVERGRAPH HOLDINGS PTE. LTD. AND K.A. JOSEPH

Our Company has filed the Prospectus with the RoC, and the Equity Shares are proposed to be listed on the National Stock Exchange of India Limited ("NSE") and BSE Limited ("BSE") and trading will commence on November 15, 2021.

BASIS OF ALLOTMENT

INITIAL PUBLIC OFFER OF UP TO 14,760,146 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY SHARES") OF S.J.S. ENTERPRISES LIMITED ("COMPANY") FOR CASH AT A PRICE OF ₹ 542 PER EQUITY SHARE THROUGH AN OFFER FOR SALE OF UP TO 14,760,146 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 8,000.00 MILLION ("OFFER" OR "OFFER FOR SALE") BY THE SELLING SHAREHOLDERS, COMPRISING OF UP TO 13,099,630 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 7,100.00 MILLION BY EVERGRAPH HOLDINGS PTE. LTD. AND UP TO 1,660,516 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 900.00 MILLION BY K.A. JOSEPH.

OFFER PRICE: ₹ 542 PER EQUITY SHARE OF FACE VALUE OF ₹ 10 EACH
THE OFFER PRICE IS 54.20 TIMES OF THE FACE VALUE

- Risks to Investors:**
- The three Book Running Lead Managers ("BRLMs") associated with the Offer have handled 46 public issues in the past three years, out of which 19 issues closed below the issue price on listing date.
 - The Price/Earnings ratio based on diluted EPS for Fiscal 2021 for the Company is 34.54. The Offer Price is ₹ 542/- per Equity Share.
 - Weighted Average Return on Net Worth for Fiscals 2021, 2020 and 2019 is 15.12%.
 - Average cost of acquisition of Equity Shares for the Selling Shareholders, namely Evergraph Holdings Pte. Ltd. and K.A. Joseph is ₹ 88.15 and ₹ 9.95, respectively.

BID/OFFER PROGRAMME
BID/OFFER OPENED ON MONDAY, NOVEMBER 1, 2021
BID/OFFER CLOSED ON WEDNESDAY, NOVEMBER 3, 2021
ANCHOR INVESTOR BIDDING DATE WAS OCTOBER 29, 2021

The Offer was made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations and through the Book Building Process, wherein not more than 50% of the Offer was allocated on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", the "QIB Portion"). Our Company and the Selling Shareholders, in consultation with the BRLMs, allocated 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third was reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids having been received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. Further, 5% of the Net QIB Portion was made available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, and the remainder of the Net QIB Portion was made available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders, including Mutual Funds, subject to valid Bids having been received at or above the Offer Price. Further, not less than 15% of the Offer was made available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Offer was made available for allocation to Retail Individual Bidders ("RIBs") in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids having been received from them at or above the Offer Price. All potential Bidders (except Anchor Investors) were required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details of their respective ASBA accounts, and UPI ID in case of RIBs using the UPI Mechanism, if applicable, in which the corresponding Bid Amounts were blocked by the SCSBs or under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors were not permitted to participate in the Offer through the ASBA process. For details, see "Offer Procedure" on page 326 of the Prospectus.

The Offer received 236,809 applications for 16,795,944 Equity Shares resulting in 1.63 times subscription. The details of the applications received in the Offer from RIBs, Non-Institutional Bidders and QIBs (Excluding Anchor Investor Portion) are as under (before technical rejections):

Sl. no	Category	No. of Applications applied	No. of Equity Shares	Shares Reserved as per Prospectus	No. of times Subscribed	Amount (₹)
A	Retail Individual Bidders	123,500	4,126,356	5,166,052	0.7987	2,237,603,022.00
B	Non-Institutional Bidders	312	4,032,828	2,214,022	1.8215	2,185,790,130.00
C	Qualified Institutional Bidders (excluding Anchor Investors)	19	4,358,205	2,952,029	1.4763	2,362,147,110.00
D	Anchor Investors	18	5,073,813	4,428,043	1.1458	2,750,006,646.00
Total		123,849	17,591,202	14,760,146	1.1918	9,535,546,908.00

Final Demand

A summary of the final demand as per BSE and NSE as on the Bid/Offer Closing Date at different Bid prices is as under:

Sl. No	Bid Price	No. of Equity Shares	% to Total	Cumulative Total	Cumulative % of Total
1	531	66,690	0.39	66,690	0.39
2	532	7,641	0.05	74,331	0.44
3	533	2,484	0.01	76,815	0.45
4	534	1,917	0.01	78,732	0.47
5	535	22,707	0.13	101,439	0.60
6	536	7,776	0.05	109,215	0.65
7	537	5,724	0.03	114,939	0.68
8	538	5,616	0.03	120,555	0.71
9	539	2,241	0.01	122,796	0.73
10	540	19,980	0.12	142,776	0.84
11	541	8,208	0.05	150,984	0.89
12	542	10,950,336	64.75	11,101,320	65.65
13	CUTOFF	5,809,266	34.35	16,910,586	100.00
TOTAL		16,910,586	100.00		

The Basis of Allotment was finalized in consultation with the BRLMs and Designated Stock Exchange, being NSE on November 10, 2021.

A. Allotment to RIBs (After Technical Rejections) (including ASBA Applications)

The Basis of Allotment to the RIBs, who have bid at cut-off or at the Offer Price of ₹ 542 per Equity Share, was finalized in consultation with NSE. This category has been subscribed to the extent of 0.7695 times. The total number of Equity Shares Allotted in RIBs category is 3,975,507 Equity Shares to 119,009 successful applicants. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Bidder	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
27	109,364	91.90	2,952,828	74.28	27	1:1	2,952,828
54	5,345	4.49	288,630	7.26	54	1:1	288,630
81	1,352	1.14	109,512	2.75	81	1:1	109,512
108	845	0.71	91,260	2.30	108	1:1	91,260
135	444	0.37	59,940	1.51	135	1:1	59,940
162	186	0.16	30,132	0.76	162	1:1	30,132
189	240	0.20	45,360	1.14	189	1:1	45,360
216	78	0.07	16,848	0.42	216	1:1	16,848
243	29	0.02	7,047	0.18	243	1:1	7,047
270	229	0.19	61,830	1.56	270	1:1	61,830
297	33	0.03	9,801	0.25	297	1:1	9,801
324	35	0.03	11,340	0.29	324	1:1	11,340
351	829	0.70	290,979	7.32	351	1:1	290,979
TOTAL	119,009	100.00	3,975,507	100.00			3,975,507

Undersubscribed portion of 1,190,545 Equity Shares in the Retail Category has been spilled over to QIBs and Non Institutional Investors in the ratio of 50:15.

B. Allotment to Non Institutional Investors (After Technical Rejections) (including ASBA Applications)

The Basis of Allotment to the Non-Institutional Investors, who have bid at the Offer Price of ₹ 542 per Equity Share or above, was finalized in consultation with NSE. This category has been subscribed to the extent of 1.6067 times. The total number of Equity Shares allotted in this category is 2,488,764 Equity Shares (Includes spilled over of 274,742 Equity Shares from Retail category) to 305 successful applicants. The category-wise details of the Basis of Allotment are as under: (Sample)

Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Bidder	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
378	50	16.39	18,900	0.47	235	1:1	11,750
405	16	5.25	6,480	0.16	252	1:1	4,032
432	1	0.33	432	0.01	269	1:1	269
459	7	2.30	3,213	0.08	285	1:1	1,995
486	3	0.98	1,458	0.04	302	1:1	906
513	1	0.33	513	0.01	319	1:1	319
540	19	6.23	10,260	0.26	336	1:1	6,384
567	1	0.33	567	0.01	353	1:1	353
594	1	0.33	594	0.01	370	1:1	370
621	1	0.33	621	0.02	387	1:1	387
648	1	0.33	648	0.02	403	1:1	403
675	2	0.66	1,350	0.03	420	1:1	840
729	7	2.30	5,103	0.13	454	1:1	3,178
756	4	1.31	3,024	0.08	471	1:1	1,884
972	1	0.33	972	0.02	605	1:1	605
999	5	1.64	4,995	0.12	622	1:1	3,110
1,026	2	0.66	2,052	0.05	638	1:1	1,276
1,080	5	1.64	5,400	0.14	672	1:1	3,360
1,107	2	0.66	2,214	0.06	689	1:1	1,378
1,134	1	0.33	1,134	0.03	706	1:1	706
1,215	2	0.66	2,430	0.06	756	1:1	1,512
1,296	1	0.33	1,296	0.03	807	1:1	807
1,350	2	0.66	2,700	0.07	840	1:1	1,680
1,458	1	0.33	1,458	0.04	907	1:1	907
1,485	2	0.66	2,970	0.07	925	1:1	1,850
1,512	1	0.33	1,512	0.04	941	1:1	941
1,566	3	0.98	4,698	0.12	975	1:1	2,925
1,647	1	0.33	1,647	0.04	1,025	1:1	1,025
2,025	2	0.66	4,050	0.10	1,261	1:1	2,522
2,700	3	0.98	8,100	0.20	1,680	1:1	5,040
2,754	3	0.98	8,262	0.21	1,714	1:1	5,142
2,781	2	0.66	5,562	0.14	1,731	1:1	3,462
3,672	8	2.62	29,376	0.73	2,286	1:1	18,288
14,580	1	0.33	14,580	0.36	9,075	1:1	9,075
15,660	2	0.66	31,320	0.78	9,747	1:1	19,494
16,200	1	0.33	16,200	0.41	10,083	1:1	10,083
18,414	2	0.66	36,828	0.92	11,461	1:1	22,922
18,441	1	0.33	18,441	0.46	11,478	1:1	11,478
27,000	2	0.66	54,000	1.35	16,805	1:1	33,610
36,882	2	0.66	73,764	1.84	22,956	1:1	45,912
40,500	1	0.33	40,500	1.01	25,207	1:1	25,207
46,143	2	0.66	92,286	2.31	28,720	1:1	57,440
54,000	1	0.33	54,000	1.35	33,610	1:1	33,610
55,350	1	0.33	55,350	1.38	34,450	1:1	34,450
55,404	4	1.31	221,616	5.54	34,484	1:1	137,936
92,232	1	0.33	92,232	2.31	57,405	1:1	57,405
110,700	2	0.66	221,400	5.54	68,900	1:1	137,800
166,050	1	0.33	166,050	4.15	103,350	1:1	103,350
400,032	1	0.33	400,032	10.00	248,981	1:1	248,981
1,845,018	1	0.33	1,845,018	46.14	1,148,342	1:1	1,148,342

C. Allotment to QIBs (After Technical Rejections)

Allotment to QIBs, who have bid at the Offer Price of ₹ 542 per Equity Share or above, has been done on a proportionate basis in consultation with NSE. This category has been subscribed to the extent of 1.13 times of Net QIB portion. As per the SEBI Regulations, Mutual Funds were allotted 5% of the Equity Shares of Net QIB portion available i.e. 193,393 Equity Shares and other QIBs and unsatisfied demand of Mutual Funds were allotted the remaining available Equity Shares i.e. 3,674,439 Equity Shares on a proportionate basis. The total number of Equity Shares allotted in the QIB category is 3,867,832 Equity Shares (Includes spilled over of 915,803 Equity Shares from Retail category), which were allotted to 19 successful Applicants.

CATEGORY	FIS/BANKS	MF'S	IC'S	NBFC'S	AIF	FPC	VC'S	TOTAL
ALLOTMENT	113,531	1,883,259	40,686	-	243,784	1,586,572	-	3,867,832

D. Allotment to Anchor Investors (After Technical Rejections)

The Company in consultation with the BRLMs, have allocated 4,428,043 Equity Shares to 14 Anchor Investors (through 18 Applications) at the Anchor Investor Offer Price of ₹ 542 per Equity Share in accordance with the SEBI Regulations. This represents 60% of the QIB Portion.


CATEGORY	FIS/BANKS	MF'S	IC'S	NBFC'S	AIF	FPC	OTHERS	TOTAL
ALLOTMENT	-	2,121,687	599,616	-	184,518	1,522,222	-	4,428,043

The Board of our Directors of our Company at its meeting held on November 10, 2021 has taken on record the basis of allotment of Equity Shares approved by the Designated Stock Exchange, being NSE and has allotted the Equity Shares to various successful applicants. The Allotment Advice cum Refund Intimation will be emailed or dispatched to email ID or address of the investors as registered with the depositories. Further, instructions to the SCSBs have been issued for unblocking of funds and transfer to the Public Offer Account on November 10, 2021 and the payments to non-syndicate brokers have been issued on November 11, 2021. In case the same is not received within ten days, investors may contact the Registrar to the Offer at the address given below. The Equity Shares allotted to the successful allottees have been uploaded on November 11, 2021 for credit into the respective beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company has received the listing and trading approval from NSE and BSE, and trading will commence on November 15, 2021.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus.

INVESTORS PLEASE NOTE
These details of the Allotment made shall be hosted on the website of Registrar to the Offer, Link Intime India Private Limited at www.linkintime.co.in.

All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Offer quoting full name of the First/ Sole applicant, Serial number of the ASBA form, number of Equity Shares bid for, name of the Member of the Syndicate, place where the bid was submitted and payment details at the address given below:



Link Intime India Private Limited
C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083 Maharashtra, India. Tel: +91 22 4918 6200
E-mail: sjs ipo@linkintime.co.in; Website: [www.linkintime.co.in</](http://www.linkintime.co.in)

❶) शो-शक्ति|मुंबई, सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

<p>डिलिजंट मॉडिया कॉर्पोरेशन लिमिटेड </p> <p>नोंदीकृत कार्यालय : १८ वा मजला, ए.विंग, मीरान्द्री, अहमदनगर, एच एच जोशी मार्ग, सोीअर मुंबई ४०० ११३ <p>दूर: +९१ २२ २७०१६ १२४४ /संकेतस्थळ: www.dnaindia.com /मेल: companysecretary@dnaindia.net (सीआयए एल २१२१२९एमएच २००१एलसी १५१३७०)</p> </p>

पोस्टल बँट संसूचना

कंपनी अधिनियम २०१३ (अधिनियम) च्या कलम ११० आणि काही असल्यास प्रचोय तसतुदी सहघावता कंपनीज (मनेजमेंट अँड इन्फर्मिस्ट्रेशन) कलम २०१४ (कलम), सिक््युरिटीज अँड एस्कॅंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑपिलेशन अँड इन्फ्लोअर इकायवॉरंट्स) रेग्युलेशन २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन) निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) जलस सर्व्हर ११/२०२०, १७/२०२०, २१/२०२०, ३३/२०२०, ३९/२०२० आणि १०/२०२१ अतुक्रमे दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १५ जून, २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२० आणि २३ जून, २०२१ (एकत्रित एमसीए सर्व्हरस असा उल्लेख) च्या तरतुदीना असनुकान इतर प्रचोय कडे आणि निवमवलीच्या अधिन सूचना बाबत देण्यात येते की, दिनांक २१ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या पोस्टल बँट संसूचनेत नमुद्र प्रस्तावित ठरावावर दूरदृश्य ई-मतदान मार्फत पोस्टल बँटदरम्यान मार्गाने सभासदांची मंजूरी घेण्यात येणार आहे.

पोस्टल बँट संसूचा (सूचना) ही ११ नोव्हेंबर, २०२१ (कट-ऑफ तारीख) रोजीस कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्साकर एजंट (आरटीए) कडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सभासदांना एक इलेक्ट्रॉनिक माध्यमाने १४ नोव्हेंबर, २०२१ रोजी तारीखपर्यंत आहे. सूचनेसह स्पष्टीकरणात्मक विवरणपत्राची प्रत कंपनी की वेबसाईट www.dnaindia.com, स्टॉक एक्सचेंजची की वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाची www.nseindia.com आणि नॅशनल सिक््युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वर सुट्टा उपलब्ध आहे.

अधिनियमाच्या कलम १०८, ११० सहघावता निवमवलीच्या निमम २० आणि २२ आणि लिस्टिंग रेग्युलेशनच्या रेग्युलेशन १२ सहघावता रेग्युलेशन २७ आणि इन्टिन्ट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी वारं साराण सभेसंबंधित सेक्रेटरीज स्टॅंडर्ड गुणवत्तीयता दूरदृश्य ई-मतदानासंबंधित पोस्टल बँट द्वारे मंजूर करण्याच्या अस्तविति ठरावावर मतदानाचा तरावता हक्क सभासदांनी सुविधा निवम सभासदांना पुर्ववधानात आणत दिले आहे. कंपनी निवम वारं सभासदांना ई-मतदान सुविधा उपलब्धकरिता एनएसडीएलच्या सेवेसह जोडली गेली आहे. सूचनेत उल्लेखित वारं दस्तावेज ई-मतदाना अंतित तारीख ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १५ जून, २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२० आणि २३ जून, २०२१ (एकत्रित एमसीए सर्व्हरस असा उल्लेख) च्या तरतुदीना असनुकान इतर प्रचोय कडे आणि निवमवलीच्या अधिन सूचना बाबत देण्यात येते की, दिनांक २१ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या पोस्टल बँट संसूचनेत नमुद्र प्रस्तावित ठरावावर दूरदृश्य ई-मतदान मार्फत पोस्टल बँटदरम्यान मार्गाने सभासदांची मंजूरी घेण्यात येणार आहे.

पोस्टल बँट संसूचा (सूचना) ही ११ नोव्हेंबर, २०२१ (कट-ऑफ तारीख) रोजीस कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्साकर एजंट (आरटीए) कडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सभासदांना एक इलेक्ट्रॉनिक माध्यमाने १४ नोव्हेंबर, २०२१ रोजी तारीखपर्यंत आहे. सूचनेसह स्पष्टीकरणात्मक विवरणपत्राची प्रत कंपनी की वेबसाईट www.dnaindia.com, स्टॉक एक्सचेंजची की वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाची www.nseindia.com आणि नॅशनल सिक््युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वर सुट्टा उपलब्ध आहे.

अधिनियमाच्या कलम १०८, ११० सहघावता निवमवलीच्या निमम २० आणि २२ आणि लिस्टिंग रेग्युलेशनच्या रेग्युलेशन १२ सहघावता रेग्युलेशन २७ आणि इन्टिन्ट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी वारं साराण सभेसंबंधित सेक्रेटरीज स्टॅंडर्ड गुणवत्तीयता दूरदृश्य ई-मतदानासंबंधित पोस्टल बँट द्वारे मंजूर करण्याच्या अस्तविति ठरावावर मतदानाचा तरावता हक्क सभासदांनी सुविधा निवम सभासदांना पुर्ववधानात आणत दिले आहे. कंपनी निवम वारं सभासदांना ई-मतदान सुविधा उपलब्धकरिता एनएसडीएलच्या सेवेसह जोडली गेली आहे. सूचनेत उल्लेखित वारं दस्तावेज ई-मतदाना अंतित तारीख ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १५ जून, २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२० आणि २३ जून, २०२१ (एकत्रित एमसीए सर्व्हरस असा उल्लेख) च्या तरतुदीना असनुकान इतर प्रचोय कडे आणि निवमवलीच्या अधिन सूचना बाबत देण्यात येते की, दिनांक २१ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या पोस्टल बँट संसूचनेत नमुद्र प्रस्तावित ठरावावर दूरदृश्य ई-मतदान मार्फत पोस्टल बँटदरम्यान मार्गाने सभासदांची मंजूरी घेण्यात येणार आहे.

पोस्टल बँट संसूचा (सूचना) ही ११ नोव्हेंबर, २०२१ (कट-ऑफ तारीख) रोजीस कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्साकर एजंट (आरटीए) कडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सभासदांना एक इलेक्ट्रॉनिक माध्यमाने १४ नोव्हेंबर, २०२१ रोजी तारीखपर्यंत आहे. सूचनेसह स्पष्टीकरणात्मक विवरणपत्राची प्रत कंपनी की वेबसाईट www.dnaindia.com, स्टॉक एक्सचेंजची की वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाची www.nseindia.com आणि नॅशनल सिक््युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.co.in वर सुट्टा उपलब्ध आहे.

<p>डिलिजंट मॉडिया कॉर्पोरेशन लिमिटेड </p> <p>नोंदीकृत कार्यालय : १८ वा मजला, ए.विंग, मीरान्द्री, अहमदनगर, एच एच जोशी मार्ग, सोीअर मुंबई ४०० ११३ <p>दूर: +९१ २२ २७०१६ १२४४ /संकेतस्थळ: www.dnaindia.com /मेल: companysecretary@dnaindia.net (सीआयए एल २१२१२९एमएच २००१एलसी १५१३७०)</p> </p>

दिलिजंट मॉडिया कॉर्पोरेशन लिमिटेड बांध्या करिता

सही/-

अध्वर आजार

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकाारी

सभासदत्व क्रमांक : ए २२२८१

स्वक्ष : मुंबई

दिनांक : १४ नोव्हेंबर, २०२१

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही सर्व भारांपासून मुक थाबालीलिखित परिशिष्टात अधिक तपशिलावरपणे नमुद्र मिळकतीच्या संदर्भामध्ये विकास हक्क संगणित करण्याच्या प्रक्रियेत आमचे अशील प्रौढीडी वी अलटी एलएलपी असून आणि तसेच सदर मिळकतीमध्ये नोंदणी क्र. एमएचबी/एएसएसी/५२१२ वर १९७७अन्ये महाराष्ट्र को-ऑपरिटेव्ह सोसायटीज अँड, १९६० अंतगत नोंदणीकृत एक सोसायटी हशे केतन को-ऑपरिटेव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, जिच्या नोंदणीकृत कार्यालय येथे प्लॉट क्र. ४८, स्कीम क्र. ६, रोड, १, ९, मांटगा, मुंबई-४०० ०१९ च्या भाडेपट्टा हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध नपस करित आहेत।

सर्व व्यक्ती ज्यांना सदर मिळकत किंवा भागाच्या किंवा मिळकतीच्या एफएसआय/टीडीआरच्या संदर्भामध्ये कोताही शेअर, हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी जसे की, विक्री, अदलाबदल, अभिहतलक्षण, गहाण, प्रभार, भेट, विरवस्त, लेखी उल्लेख, वारसा, भागवटा, कब्जा, कुळबहिवाट, उप-कुळबहिवाट, लिखे आणि लायसन्स, पवाना, काळजी बाहु तत्त्व, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, धारणाधिकार, निर्वाह, सुविधाधिकार, सोदून देणे आणि समामी किंवा कोणताही करार, विलेख, दस्तावेज, लिखित, करारनामा विलेख, मयत, अदलाबत, उत्तराधिकार, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, वाद, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हुकुम, करार/केतार, विकास हक्क, किंवा एफएसआय कॅसेश्या किंवा टीडीआर किंवा भार किंवा अन्याकाही दावे असल्यास त्यांनी तसे सदर लिखित स्वरुपात पुट्खर्य दस्तावेजी पूरव्यासह निम्नव्याखरीकारांना खालील नमुद्र पत्ता आणि ईमेल वर या तारखेपासून ७ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसे हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा आणि/किंवा मागणी वर असल्यास ते त्याचत आणि/किंवा परित्यागित समजण्यात येतील आणि आमचे अशा दावा अस्तित्वात नसल्याचे गृहित धरू.

यावरील उल्लेखित परिशिष्ट

मुंबई आणि मुंबई उप नगरच्या नोंदणी जिह्वा आणि उपजिल्हा मध्ये बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या दादर मांटगा इस्टेट, स्कीम क्र. ६ च्या सी.एस. क्र. ४२/७० धारक प्लॉट क्र. ४८ येथे स्थित भाडेपट्टा जमीन, मोजमापित ६७२.६६ चौ. मी. (मिळकत नोंद वही कार्डनुसार) आणि ६७२.२४ चौ. मी. (नामाधिकार विलेख नुसार), च्या तसे वंश भाग आणि विभाग त्यासह दादर मांटगा इस्टेट, मुंबई-४०० ०१९ च्या सी.एस. क्र. ४२/७० धारक प्लॉट क्र. ८४ येथे स्थित, असलेले आणि वसलेले त्वावर उभी ‘होश केतन’ अशा ज्ञात एक बिल्डिंग ज्यामध्ये तळ अधिक ३ (तीन) वरचे मजले आणि सीमाबद्ध पुढील प्रमाणे:

पुर्वेस किंवा त्या दिशेने: २० फूट रुंद ब्रह्मानंद रोड ने,
उत्तरेमेस किंवा त्या दिशेने: दादर मांटगा इस्टेट च्या प्लॉट क्र ८५ ने,
पश्चिमेस किंवा दिशेने: ४० फूट ब्रह्मानंद रोड ने,
दक्षिणेस किंवा त्या दिशेने: सदर दादर मांटगा इस्टेटच्या प्लॉट नं दिनांक १५ नोव्हेंबर, २०२१.

मे. हरियानी अँड कं. करिता

सही/-

भागीदार

वकील आणि मोलिसिटरस,

बख्तावर, ७वा मजला, रामनाथ गोंयका मार्ग, नॅशनल पॉईंट, मुंबई ४०० २२१.

ईमेल: publicnotary@hariani.co.in

<p>राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण मुंबई न्यायपीठासमोर</p> <p>कंपनी (सीएए)/११६/एमबी/२०२१</p> <p>मध्ये:</p> <p>सीए (सीएए)/१५०/एमबी/२०२१</p> <p>कंपनी अधिनियम २०१३ च्या प्रकरणे</p> <p>आणि</p> <p>कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि कंपनी अधिनियम २०१३ च्या अन्य लागू असणाऱ्या तरतुदीच्या प्रकरणे.</p> <p>आणि</p> <p>एडलर लॅण्ड लिमिटेड (‘निर्मित कंपनी’ किंवा ‘विलीनीकृत कंपनी’ किंवा ‘ईएलएल’) आणि ईकी इक्विटीज लिमिटेड (‘निवम कंपनी’ किंवा ‘ईईएल’) आणि ईसी क्माडिटी लिमिटेड (‘विलीन हाणगी कंपनी’ किंवा ‘ईसीए’) आणि त्यांचे प्रत्येकाचे भागधारक आणि ङ्णदात वॉयचमॅचीव् व्यवस्था आणि एकत्रिकरणाच्या संयुक्त वादनाच्या अदर्यासाठी याधिकारकर्ता कंपनीने कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतगत राक्षय कंपनी विधि न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठासमोर (‘एनसीएलटी’) दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी यािका सादर केली होती आणि ती मा. श्रीमती सुविधा कनुपुर्षी, सदरय (व्यापिक) आणि मा. श्रीमती अनुराधा भाटीया, सदरय (तांत्रिक) यांनी एनसीएलटीच्या विभागीय न्यायपीठासमोर २६ ऑक्टोबर २०२१ रोजी दाखल केलेले होती. सदर यािका सुनावणीसाठी विभागीय न्यायपीठाच्या सुविधा सभासदांसमोर, ४वा मजला, एनटीएलएल एकरवेंज विल्डीना, जी डी. योमाणी मॉनोअरिड क्लूब या जवळ, जी.डी. सोमणं मार्ग, फॉर पॅर, मुंबई ४००००५ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी उघड्यात आली आहे.</p> <p>कोणत्याही व्यक्तीस सदर याविकेस समर्थन किंवा विरय कारवायाचा असल्यास त्यांनी त्याच्या न्दरुदागी, त्यांनी किंवा त्यांच्या अधिकार्यांनी स्वरुपित केलेली सूचना त्यांना वर आणि पुरत्यासह याधिकारकर्ता कंपनीच्या अधिकार्यास तसेच एनसीएलटी यांना याविकेच्या अंतिम सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेपुर्वी कमीत कमी १० दिवस अथि मिडेल अशा रीतीने पाठवाव्यात आणि याविकेस विरय कारवायाचा अस्तल्यास विरयानी पारवर्षीक किंवा प्रतिज्ञापत्रांनी प्रत अशा सूचनेबाबत सादर करावी.</p> <p>कोणत्याही व्यक्तीस याविकेची प्रत हवी असल्यास त्यासाठी विलित शुल्क भरल्यास ती निम्नव्याखरीकार यांखाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.</p> <p>राखणी/-</p> <p>दिनांक १३ नोव्हेंबर २०२१</p> <p>याधिकारकर्ता कंपनीचे अधिकारी</p>

३०९, न्यू कॅम्प हाउस महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स टॅन, काळ ब्रॉड, फोर्ट, मुंबई ४०००२३. महाराष्ट्र, भारत

<p>इप्का लंबोरेटरीज लिमिटेड</p> <p>नोंदीकृत कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (५), मुंबई - ४०००६७, दूर: ०२२-६६४४४७७७</p> <p>ई-मेल : investors@ipca.com. वेबसाईट : www.ipca.com</p> <p>सीआयएए : एल २४२१२९एमएच १४११पिलरती ०७६३७</p>

सूचना

१. इप्का लंबोरेटरीज लिमिटेडच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा (इजीएम) ही कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) आणि त्याअंतगत केलेले नियम, आणि सेबी (लिस्टिंग ऑपिलेशन अँड इन्फ्लोअर इकायवॉरंट्स) रेग्युलेशन, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन) सहघावता वेळोवेळी निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि सिक््युरिटीज अँड एस्कॅंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी प्रकरणावरील सर्व प्रचोय सक्वर्लसंच्या सर्व प्रचोय तरतुदींच्या अनुपालनात इन्डिओ कॉर्पोरेशन/अदर ऑडिओ क्लिब्युअल बिल्स (व्हीडी/ओएफडीए) मार्फत गुजरात १६ डिसेंबर, २०२१ रोजी स. ११-३० वा. भारतीय प्रमाण वेळी घेण्यात येणार आहे. व्हीडी/ओएफडीए मार्फत इंग्लयमला हेर राहणाऱ्या सभासदांना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गाणुतीसाठी मोजण्यात येत.

२. वरील सदर सर्व्हरसंच्या अनुपालनात इंग्लयपी सूचना ही कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्साकर एजंट (आरटीए) किंवा डिपॉझिटरी पॉर्टिसिपंट्स (डीपी) कडे ई-मेल पते नोंदविलेल्या कंपनीच्या सर्व सभासदांना पाठविण्यात येईल वरत देण्याचे वरत कंपनीने वेबसाईट www.ipca.com स्टॉक एक्सचेंज येथे कंपनीचे सूचबद्ध आहेत म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (www.nseindia.com) वर आणि नॅशनल सिक््युरिटीज डिपॉझिटरी सीडिसेस लि. (www.evoting.nsdl.com) वर सुट्टा उपलब्ध आहेत.

३. कंपनीला इलेक्ट्रॉनिक माध्यमाने विषय संसयाधारण प्रमेच्या सूचनेत नमुद्र विषय पत्रिकेवर मतदानाचा त्यांचा हक्क वापरणीय सुविधा तिच्या सभासदांना पुर्ववधानात आनंठ होत आहे. आणि कंपनीक नॅशनल सिक््युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुर्वविलेख ई-मतदान सुविधाफॅन कटा येतल. त्या व्यतिरिक्त कंपनीने इजीएम दरम्यान ई-मतदान पद्धतीमार्फत मतदानाची मोजमाप (ई-मतदान) पुर्ववित आहे. दूरदृश्य ई-मतदान/ईजीएमसाठी निवमवलीचा परिशिष्टावर प्रक्रिया इजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. जी लवकरच सेलगेदरू पाठविण्यात येईल.

४. एजीएम/इंग्लयम सूचना वार्षिक अहवाल आणि बँक ट्रान्साकर मार्फत जेव्हा घोषित होईल तेव्हा लाभार्थी प्राप्त करण्यासाठी बँक तपशिल ससेच ई-मेल पते नोंदविणे/अपडेअट करण्याची पद्धत: (१) **प्रत्यक्ष माध्यमांमार्ध धारण केलेले शेअर्स** : कृपया नोंदणीकृत कोलीओ क्रामांक, ई-मेल अड्रेस, वरत, पत्त्याा पुरावा (आधार कार्ड/व्हेअर आयडी कार्ड/पासपोर्ट/युटेलीटी बील) ची स्थायिकताकित प्रत) आणि संपर्क क्रामांक, बँक खाते तपशील- (४) बँकेचे वरत आणि पत्ता (२) बँक खाते क्रामांक (३) आयएफएससी कोड (४) एमआयआरसी वरत (५) रदद केलेला चेक नमूद करून investors@ipca.com येथे कंपनीकडे किंवा ml.helpdesk@linkintime.com ई कडे ई-मेल पाठवाव्यात.

(बी) **डिजिट माध्यमांमार्ध धारण केलेले शेअर्स** : कृपया तुमच्या डीपीकडे संपर्क करावा आणि तुमच्या डीपीच्या कलत्यासमोर तुमच्या डिजिट खान्यामध्ये बँक खाते तपशिल आणि तुमच्या ई-मेल पत्ता नोंदवावा.

५. सभासदांना इजीएमच्या सूचनेतील सर्व टिपा आणि इजीएम मध्ये सहभागी होण्याची माहिती, दूरदृश्य ई-मतदार/एजीएम दरम्यान ई-मतदानामार्फत मतदान करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे.

कृपया सदर प्रकरणातील कोणत्याही मदतीसाठी कंपनीला लिहावे.

मंडळाच्या आदेशाद्वारे

<p>इप्का लंबोरेटरीज लिमिटेड साठी</p> <p>हरिपत पी. कामध्व</p> <p>कंपनी सेक्रेटरी</p> <p>एसीएस ६७१२</p>

मुंबई

१३ नोव्हेंबर, २०२१

<p>ल्युमिसेस ऑटोइलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड</p> <p>सीआयएन : बु७४९१९एमएच२०१७पीटीसी२१३०४२</p> <p>नोंद. कार्या : शेड क्र. ०७, ३३/डी, तळमजला, अनुगुिया कापंडाड, कडीया वाडीच्या समोर, ३री मालमलदार वाडी, मालाड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, पिन – ४०००६४, भारत</p> <p>ईमेल : accounts@lumiseesopto.com</p> <p>‘‘कॉम क्र. आयएससी-२६’’</p> <p>(कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुस, २०१४ च्या नियम ३० ला अनुसरून)</p> <p>एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बदलण्याकरिता नृतपत्रामध्ये प्रकाशित जाहिरात</p> <p>केंद्र सरकार समक्ष</p> <p>विभागीय संचालक, पश्चिम विभाग, मुंबई</p> <p>कंपनीज अँकट क्र. २०१३, कंपनीज अँकट क्र. २०१३ च्या कलम १३ (४) आणि कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुस, २०१४ च्या कल ३० (५) (ए) च्या बाबीमध्ये आणि</p> <p>ल्युमिसेस ऑटोइलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड</p> <p>त्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे शेड क्र. ०७, ३३/डी, तळमजला, अनुगुिया कापंडाड, कडीया वाडीच्या समोर, ३री मालमलदार वाडी, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४, महाराष्ट्र, भारत च्या बाबीमध्ये</p> <p>...अजंदरा कंपनी</p> <p>सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, ‘‘महाराष्ट्र राज्यातून’’ ‘‘गुजरात राज्यात’’ येथे नोंदणीकृत कार्यालय बदलणे कंपनीला शक्य होण्यासाठी १० नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीच्या मेमोर्बंदम ऑफ असोसिएशनच्या बदलाचे स्थायीकरण मिळविण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अनव्ये केंद्र सरकारकडून अंई करणाऱ्यासाठी कंपनी प्रस्तावित आहे.</p> <p>कोणाही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाचे बाधित होत असल्यास त्यांनी खालील नमुद्र पत्त्यावर त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात अथवा गुंतवणुकीदार तक्रार प्रपत्र भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) येथे अजंदरा कंपनीला सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून १४ दिवसात विभागीय संचालक, पश्चिम विभाग, मुंबई, पत्ता निगम कायदा प्रभात्यू, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मीरन ड्राईव्ह, मुंबई- ४००००२ यांच्याद्वारे कार्यात केंद्र सरकारला विरोधाची पारवर्षीक आणि त्याच्या/तिच्या हितसंबंधाचा प्रकार नमुद्र करून शकण्याबाबत सहसहयुक्त त्वाणी/तिची हक्क मागही किंवा रजिस्टर्ड पोस्टाने कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात पाठवू शकतात.</p>
--

<p>मंडळाच्याच्याकारिता आणि त्यांच्यावतीने</p> <p>ल्युमिसेस ऑटोइलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड</p> <p>सही/-</p> <p>मनोज चंद्रन गोयल</p> <p>संचालक</p> <p>टीकाण : मुंबई</p> <p>दिनांक : ११.११.२०२१</p> <p>डीआयएन : ०६७३३०२३</p>
--

<p>अँक्सिस बँक लिमिटेड</p> <p>(सीआयए. एल६१११०बी२११३३एमएसी२००६३)</p> <p>दूरदृक्क अँडिअट गुप अँड कॉर्पोर अँडिस, ७वा मजला, ‘अँक्सिस हाऊस’ २-२, वाडिया इंटर्नॅशनल सेंटर, पुणेगु इन्डर मॉड, वळी, मुंबई - ४०००१५, www.axisbank.com</p> <p>नोंदणीकृत कार्यालय : मुंबई - ४०००१५, मलबारा रोड, पुणेगु इन्डर मॉड, वळी, मुंबई - ४०००११.</p> <p>कॉर्पोरट बँकम ङ्णः मिनल टावर, क्र. ११, ए-विंग, नॅशनल पॉईंट, मुंबई- ४०००२१.</p>
--

<p>सिक््युरिटीजप्रोड्युशन अँड फिकन्युट्रेशन अँड फॅनॉमॅनियल असेट्स अँड फ्लोअर्समँट ऑफ सिक््युरिटीज इन्व्हेस्टर्स च्या कलम १३(२) अनव्ये सूचना</p> <p>पेटा गोड लिमिटेड (पूर्वी पेटा गोड प्रायव्हेट लिमिटेड अशी ज्ञात) (‘‘कॉर्पोर कंपनी’’ यानी खालील बँकेच्या नवे इन्व्हेस्टिंग निव्याडित हवी आणि खालील न्यून रंग आणि स्थाय मिळकतीच्या ताराणणु आणि गहाणद्वारे ताराण एनएसडीएल/एनएसडीएल च्या मार्गाने स. २०.०० कोटीच्या रकमेसाठी अँक्सिस बँक लिमिटेड (‘‘बँक’’) कडून घेव्जेत. मंडळ सुविधा घेतली होती. ताराणणुगणार/गहाणकार/गहाणद्वारांनी जाने येथे खाली नमुद्र केलेली आहेत. मुलू क्लस आणि त्यावरील यावारी पारडे कल्यात केलेली क्लस त्वावर घेऊन कर्जदार कंपनीचे खाते ०१.१२.२०२० रोजी नवे परवॉनी अँडिअट (एनपीए) असे याविकेस करण्यात आले आहे. दिनांक १४.१०.२०२१ रोजीचा संपर्क (अँक्सिस/एसए/बीआरके/२०२१-२१/६० धाक मागणी सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात प्रमाणे ०१.१०.२०२१ पासुचे वरील नमुद्र नुसार वैधानिक द्याते पुढील व्याख्यान ३०.०९.२०२१ रोजीस कलम क्र. २४,२५,१५,१७०,७५ (रुपये तेवीस कोटी पंचशतार लाख पंधरा हजार एकशे सतर आणि सतर अंशित रूपये पंचशतार मात्र) ची रक्कम चुकी कल्यासाठी सिक््युरिटीयडेनअ अँड फिकन्युट्रसँक ऑफ फॅनॉमॅनियल असेट्स अँड फ्लोअर्समँट ऑफ सिक््युरिटीज इन्व्हेस्ट (सर्किसी) अँड २००२ (सर्किसी अँकट) च्या कलम १३(२) अंतगत कर्जदार कंपनी/ताराणणुगणार/हमीदार/गहाणकर्तदार यांना वारी केलेली होती. दिनांक १४.१०.२०२१ रोजीची सदर मागणी सूचना रिस्तर पोचवानीसह स्पेड स्पेडने पाठविलेली होती आणि सॉरफ कंपनी कर्जदार कंपनी आणि तिचे स्मीदर म्हणजेच श्री. केतन अँक यांना ईमेल केलेली होती. त्याचो रिस्तर पोचवानीसह स्पेड स्पेडने पाठविलेली दिनांक १४.१०.२०२१ रोजीची मागणी सूचना ती अर्धीक पत्रव्यवहार न बघवानी परत आली.</p> <p>आन्ही अँक्सिस बँक लि. सर्किसी अ</p>
--